

महाराष्ट्र विधानपरिषद

दुसरे (पावसाळी) अधिवेशन, २०२१

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

विद्यार्थ्यांनी सेतू केंद्रावर नोंदणीच्या वेळी भरलेल्या
शुल्काचा पूर्ण परतावा मिळण्याबाबत

(१) ३६२७ (०२-०६-२०२०). श्री.प्रसाद लाड, डॉ.परिणय फुके, श्री.प्रविण दरेकर, श्री.विजय ऊर्फ भाई गिरकर, अॅड.निरंजन डावखरे, श्री.रमेशदादा पाटील, श्री.सदाशिव खोत, श्री.महादेव जानकर, श्री.विनायकराव मेटे : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात तालुकास्तरावर सन २०१९ मध्ये अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र, वैद्यकीय वास्तुकला (आर्किटेक्चर) अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा पार पाडण्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) उभारलेल्या सेतू केंद्रावर सुविधा पुरविण्यासाठी नेमलेल्या एजन्सींना विद्यार्थ्यांकडून रुपये ४० घेऊन प्रवेश प्रक्रियेबाबत सुविधा पुरविणे बंधनकारक होते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यात सुमारे २ ते ३ लाख विद्यार्थ्यांनी सेतू केंद्रावर नोंदणी केली असून सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडामुळे प्रवेश परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शुल्क परतावा मिळेल असे सीईटी सेलच्या

वि.प. २ (२)

तत्कालीन आयुक्तांकडून सांगण्यात आले असताना संबंधित विद्यार्थ्यांना नोंदणी करताना भरण्यात आलेल्या शुल्काचा पूर्ण परतावा मिळालेला नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून नोंदणीच्या वेळी भरलेल्या शुल्काचा पूर्ण परतावा संबंधित विद्यार्थ्यांना विनाविलंब अदा करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.उदय सामंत (२४-०२-२०२१) : (१) होय, हे खरे आहे.

(२) अंशतः खरे आहे.

(३) याप्रकरणी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून चौकशी सुरु आहे.

(४) लागू नाही.

**राज्यात कोविड-१९ च्या संसर्गामुळे मृत पावलेल्या
पोलिसांच्या कुटुंबियांना मदत देण्याबाबत**

(२) ३७७१ (०२-०६-२०२०). श्री.सदाशिव खोत, श्री.प्रविण दरेकर, श्री.प्रसाद लाड, डॉ.परिणय फुके, अॅड.निरंजन डावखरे, श्री.रमेशदादा पाटील, श्री.महादेव जानकर, श्री.विनायकराव मेटे, श्री.विजय ऊर्फ भाई गिरकर, श्री.गोपिचंद पडळकर : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात कोविड-१९ विषाणूचा सर्वाधिक संसर्ग पोलीस दलातील अधिकारी/कर्मचारी यांना झाला असून मुंबई पोलीस दलातील ३३ पोलीस कर्मचाऱ्यांसह राज्यातील ४९ पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचे दिनांक २३ जून, २०२० रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मृत पावलेल्या पोलीस अधिकारी/कर्मचारी यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला तात्काळ पोलीस दलात नोकरी व कुटुंबाला रुपये ५० लाख विमा कवच देण्याची घोषणा मा.गृह मंत्री यांनी केली आहे, हे ही खरे आहे काय,

वि.प. २ (३)

- (३) असल्यास, मुंबई पोलीस दलात वाकोला पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पेंडूरकर यांचा दिनांक २४ एप्रिल, २०२० रोजी कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाल्यानंतर दोन महिन्यांचा कालावधी होऊनही त्यांच्या कुटुंबियांना तसेच तद्नंतर कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या राज्यातील ४९ पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाने जाहीर केलेली रुपये ५० लाखांची आर्थिक मदत व पोलीस दलात एका व्यक्तीस तात्काळ सामावून घेण्याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, शासनाने जाहीर केल्याप्रमाणे मृत पोलिसांच्या कुटुंबियांना रुपये ५० लाखांची आर्थिक मदत त्याचप्रमाणे कुटुंबातील एका व्यक्तीस पोलीस दलात नोकरी न देण्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत,
- (५) असल्यास, शासनाने जाहीर केलेली आर्थिक मदत तसेच कुटुंबातील एका व्यक्तीस पोलीस दलात विनाविलंब नोकरी देण्याच्यादृष्टीने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.दिलीप वळसे-पाटील (२४-०२-२०२१) : (१) मुंबई पोलीस दल व राज्यातील दिनांक २३ जून, २०२० पर्यंत एकूण ४९ पोलीस अधिकारी/कर्मचारी यांचा COVID-१९ या सांसारिक रोगामुळे मृत्यू झालेला आहे.

(२) वित्त विभाग, क्र.संकीर्ण-२०२०/प्र.क्र.४/व्यय-९, दिनांक २९/०५/२०२० या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार रुपये ५० लाख इतके सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याबाबतची कार्यवाही प्रगतीत आहे.

(३) दिवंगत चंद्रकांत गणपत पेंडूरकर पोलीस हवालदार-२७३८३ यांना सानुग्रह अनुदान रुपये ५० लाख दिनांक २६/०५/२०२० रोजी अदा करण्यात आले आहेत. दिनांक १०/११/२०२० पर्यंत पोलीस दलातील व राज्यातील एकूण २२४ पोलीस अधिकारी/कर्मचारी यांना रुपये ५० लाख इतके सानुग्रह सहाय्य मंजूर करण्यात आले आहे.

वि.प. २ (४)

(४) व (५) वित्त विभागाच्या दिनांक २९/०५/२०२० च्या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार रुपये ५० लाख इतके सानुग्रह मंजूर करण्यात येते तसेच पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याबाबतची कार्यवाही प्रगतीत आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

**विद्यार्थी प्रवेश महाराष्ट्र राज्यात आणि शिक्षण राजस्थान मधील
कोटा शहरात या बातमीच्या अनुषंगाने कारवाई करण्याबाबत**

(३) ३९३९ (१५-०७-२०२०). श्री.नागोराव गाणार : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) विद्यार्थी प्रवेश महाराष्ट्र राज्यात आणि शिक्षण राजस्थान मधील कोटा शहरात या बातमीच्या अनुषंगाने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींविरुद्ध कठोर दंडात्मक स्वरूपाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी दिनांक ७ मे, २०२० रोजी वा त्यासुमारास करण्यात आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी नागपूर विभागाच्या लोकप्रतिनिधींनी दिनांक ७ मे, २०२० रोजी शिक्षण आयुक्त आणि शिक्षण संचालक (माध्यम), पुणे यांना निवेदन पाठवून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

प्रा. वर्षा गायकवाड (२४-०२-२०२१) : (१) व (२) होय.

(३) यासंदर्भात चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत शासनस्तरावरून शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य व शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांना कळविण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**गडचिरोली गोंडवाना विद्यापीठांतर्गत जमिनीचा
गैरव्यवहार झाल्याबाबत**

(४) ४०३४ (१७-०७-२०२०). श्री.रामदास आंबटकर, श्री.गिरीशचंद्र व्यास : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गडचिरोली गोंडवाना विद्यापीठांतर्गत जमीन अधिग्रहित करताना गैरप्रकार झाल्याचे सिनेट सदस्यांनी व्यवस्थापन समितीच्या अधिसभेत प्रश्न उपस्थित करून सदर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी केल्याचे दिनांक ३० एप्रिल, २०१९ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, भूसंपादन प्रक्रियेतील मुल्यांकन संदर्भात लोकप्रतिनिधींच्या अध्यक्षतेखाली जमीन गैरप्रकाराची चौकशी करण्यासंबंधी नेमण्यात आलेल्या समितीने दिनांक ३ मे, २०१९ रोजी सादर केलेल्या अहवालात ९ शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी किंमतीत तफावत असल्याचे दिसून आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून सदरहू जमीन गैरप्रकारातील दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.उदय सामंत (२६-०२-२०२१) : (१) खरे आहे.

(२) खरे आहे.

(३) तत्कालीन कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.१, गडचिरोली, सहायक अभियंता श्रेणी-१, सा.बा.विभाग क्र.१, गडचिरोली व सहा.अभियंता श्रेणी-२, सा.बा.विभाग क्र.१, गडचिरोली यांचेवर दोषारोप ठेवून त्यांचेविरुद्ध कार्यवाही करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग यांना कळविण्यात आले आहे. तसेच सदर प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याकरीता गृह विभागास सुध्दा कळविण्यात आले आहे. तसेच भूसंपादन प्रक्रियेबाबत पुढील कार्यवाही विद्यापीठ स्तरावर सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्य महामार्गावरील बेकादेशीर सुरु असलेल्या
ढाब्यांवर कारवाई करण्याबाबत**

(५) ४६९५ (०९-०९-२०२०). श्री.गिरीशचंद्र व्यास, श्री.नागोराव गाणार, श्री.रामदास आंबटकर, श्री.प्रशांत परिचारक : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोरोना वायरसच्या संसर्ग काळात रेस्टोरेट्स व ढाबे बंद असताना महामार्गावरील ढाब्यांवर लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करून सर्रास "चिअर्स पाटर्न्या" सुरु असल्याचे माहे जुलै, २०२० मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ढाब्यांवरील "चिअर्स पाटर्न्या" रात्री ८.०० ते सकाळी सूर्योदय पर्यंत सुरु असतात, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, महामार्गावर बेकायदेशीर सुरु असलेल्या ढाब्यांची पाहणी पोलिसांच्या पेट्रोलिंग व्हॅनमार्फत करण्यात येवूनही ढाब्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.दिलीप वळसे-पाटील (२६-०२-२०२१) : (१), (२), (३) व (४) औरंगाबाद शहर व अकोला जिल्हा पोलीस घटकांतर्गत चिअर्स पार्टी संदर्भात प्रत्येकी १ असे एकूण २ गुन्हे संबंधित पोलीस स्टेशनला नोंद असून सदर दोन्ही प्रकरणात गुन्ह्याचा तपास सुरु आहे. याशिवाय, लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करून 'चिअर्स पाटर्न्या' सुरु असल्याचे आढळून आलेले नाही.

पोलिसांना महामार्गावर पेट्रोलिंग करत असताना बेकायदेशीर सुरु असल्याचे आढळून आलेल्या ढाब्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. याबाबत उस्मानाबाद जिल्ह्यात दहा, यवतमाळ जिल्ह्यात एक, परभणी जिल्ह्यात एक, सातारा जिल्ह्यात पाच व अकोला जिल्ह्यात चार गुन्हे दाखल झाले आहेत याबाबत पोलिसांकडून अधिकचा तपास सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई विद्यापीठाचे पालघर जिल्ह्यात उपकेंद्र सुरु करण्याबाबत

(६) ४८०६ (१२-११-२०२०). श्री.शशिकांत शिंदे, श्री.विक्रम काळे, श्री.अमोल मिटकरी, श्री.अब्दुल्लाखान दुर्गणी : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील आदिवासी जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या पालघर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मुंबई किंवा ठाण्यापर्यंत यावे लागू नये तसेच मुंबई विद्यापीठातील वाढती विद्यार्थी संख्या व त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाची होणारी अडचण इत्यादी बाबी लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठाचे पालघर जिल्ह्यात विद्यापीठ उपकेंद्र स्थापन करण्याचा निर्णय मागील ४ वर्षापूर्वी शासनाने घेतला होता, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्यानुसार पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाचे आसपासच्या परिसरात सदरहू उपकेंद्र येत्या माहे जून, २०२० पासून सुरु करण्यात येणार असल्याचे दिनांक १६ मार्च, २०२० रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, त्यासंदर्भात मुंबई विद्यापीठाचे काय नियोजन आहे तसेच परिपूर्ण उपकेंद्राचे कामकाज केव्हापासून सुरु करण्यात येणार आहे व त्याबाबतची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री.उदय सामंत (२६-०२-२०२१) : (१) खरे नाही.

(२) खरे नाही.

(३) पालघर जिल्ह्यातील आजुबाजुच्या परिसरातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच महाविद्यालयाच्या सोयीसाठी आणि पर्यायाने पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी पालघरमध्ये मध्यवर्ती ठिकाणी ५-१० एकर जागा मिळाल्यास उपकेंद्र सुरु करता येईल, असे मुंबई विद्यापीठाने कळविले आहे. सदर विषयी जिल्हाधिकारी, पालघर व कुलगुरु, मुंबई विद्यापीठ, मुंबई यांच्यात दिनांक १४/०६/२०१९ रोजीच्या झालेल्या बैठकीत सदर शासकीय जागा विनामुल्य उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. जिल्हाधिकारी, पालघर यांचेकडून सदर जागा उपलब्ध करून दिल्यास महसूल व वन विभाग यांचेकडे सदर जागेबाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी पाठवून पुढील कार्यवाही विभागास करता येईल.

चांदोली प्रकल्पग्रस्त लाभार्थ्यांना निर्वाह भत्ता मिळण्याबाबत

(७) ५०१९ (२३-११-२०२०). श्री.गोपिचंद पडळकर, श्री.सदाशिव खोत, श्री.प्रविण दरेकर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चांदोली प्रकल्पाच्या कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यातील २७ बाधित गावातील ९०० लाभार्थ्यांना निर्वाह भत्त्याच्या रूपाने लाभ देण्याचे प्रस्तावित केले होते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, चांदोली प्रकल्पग्रस्तांनी माहे फेब्रुवारी-मार्च, २०२० मध्ये वा त्यादरम्यान श्री.भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात केलेल्या आक्रमक आंदोलनानंतर मा.पालकमंत्री व जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत निर्वाह भत्ता देण्याची घोषणा करण्यात आली होती, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, गेल्या सहा महिन्यांपासून २७ गावातील ९०० लाभार्थी निर्वाह भत्ता मिळण्याच्या प्रतिकेत आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून लॉकडाऊनच्या काळात अडचणीत असलेल्या चांदोली प्रकल्पातील २७ गावातील ९०० लाभार्थ्यांना निर्वाह भत्ता तातडीने देण्यासंदर्भात कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.उध्दव ठाकरे (१४-१२-२०२०) : (१) व (२) हे खरे आहे.

(३) व (४) सांगली जिल्ह्यातील १३ वसाहती मधील ६१० खातेदारांपैकी ५४३ खातेदारांना व कोल्हापूर जिल्ह्यातील ११ वसाहती मधील ६९१ खातेदारांपैकी ५६२ खातेदारांना निर्वाहभत्ता अदा करण्यात आलेला आहे. उर्वरित अनुक्रमे ६७ व १२९ अशा एकूण १९८ खातेदारांना आवश्यक कागद पत्राची पूर्तता करण्यास कळविण्यात आले असून कागदपत्र प्राप्त होताच निर्वाहभत्ता अदा करण्याची कार्यवाही करणे शक्य होईल.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील शासकीय आश्रमशाळांमधील कंत्राटी क्रीडा शिक्षकांना
प्रलंबित वेतन व मुदतवाढ देण्याबाबत**

(८) ५१२० (१४-१२-२०२०). अॅड.निरंजन डावखरे, श्री.प्रविण दरेकर, श्री.प्रसाद लाड, श्री.नागोराव गाणार, डॉ.परिणय फुके : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील शासकीय आश्रमशाळांमधील कंत्राटी क्रीडा शिक्षकांचे सहा महिन्यांपासून प्रलंबित असलेले वेतन देण्याबरोबरच वर्षभरासाठी मुदतवाढ देण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी (कोकण पदवीधर मतदार संघ) मा.आदिवासी विकास मंत्री यांना दिनांक २४ जून, २०२० रोजी वा त्यासुमारास निवेदन देऊन मागणी केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, आश्रमशाळांमधील क्रीडा शिक्षकांचे वेतन व मुदत देण्याच्या मागणीवर शासनाने चौकशी करून कोणता निर्णय घेतला वा घेण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

अॅड. के.सी.पाडवी (२६-०२-२०२१) : (१) होय, हे खरे आहे.

(२) यासंदर्भात आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचे अभिप्राय मागविण्यात आले आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे शुल्क परत देण्याबाबत

(९) ५१२३ (१२-११-२०२०). अॅड.निरंजन डावखरे, श्री.प्रविण दरेकर, श्री.प्रसाद लाड, श्री.नागोराव गाणार, डॉ.परिणय फुके : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर विद्यार्थ्यांकडून जमा केलेले परीक्षा शुल्क परत देण्याचा निर्णय घेण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ यांना दिनांक २६ जून, २०२० रोजी वा त्यासुमारास निवेदन देऊन मागणी केली आहे, हे खरे आहे काय,

वि.प. २ (१०)

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून सदरहू मागणीनुसार विद्यार्थ्यांना शुल्क परत करण्याबाबत कोणता निर्णय घेतला वा घेण्यात आला आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.उदय सामंत (२६-०२-२०२१) : (१) होय, हे खरे आहे.

(२) मा.सर्वोच्च न्यायालयाने दिनांक २८ ऑगस्ट, २०२० रोजी दिलेल्या निर्णयानुसार, विद्यापीठाच्या अंतिम वर्ष/अंतिम सत्राच्या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आल्या व सदर परीक्षांचे निकालसुध्दा जाहीर करण्यात आलेले आहेत. त्यामुळे परीक्षा शुल्क परत करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**घटनाबाह्य, नियमबाह्य व बेकायदेशीर शासन निर्णय निर्गमित
करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याबाबत**

(१०) ५२९८ (२५-११-२०२०). श्री.नागोराव गाणार : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) घटनाबाह्य, नियमबाह्य व बेकायदेशीर शासन निर्णय मा.शालेय शिक्षण मंत्री यांच्या मान्यतेशिवाय निर्गमित करणाऱ्या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करून संबंधित शासन निर्णय रद्द घोषित करण्याबाबत नागपूर विभागाच्या शिक्षक लोकप्रतिनिधींनी शिक्षण उपसंचालक, नागपूर विभाग यांना दिनांक ३० सप्टेंबर, २०२० रोजी वा त्यासुमारास पत्र पाठवून कारवाई करण्याची मागणी केली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शिक्षण उपसंचालक, नागपूर यांनी दिनांक ३० सप्टेंबर, २०२० रोजी अप्पर मुख्य सचिवांकडे उक्त निवेदन उचित कार्यवाहीसाठी पाठविले आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

वि.प. २ (११)

प्रा. वर्षा गायकवाड (२३-०२-२०२१) : (१) व (२) शिक्षण उपसंचालक, नागपूर विभाग, नागपूर यांच्या दिनांक ३० सप्टेंबर, २०२० च्या पत्रान्वये सदर निवेदन शासनास प्राप्त झाले आहे.

(३) यासंदर्भातील शासन निर्णय विहित कार्यपध्दतीनुसार व नियमानुसार शासनाच्या मान्यतेने दिनांक १६ सप्टेंबर, २०२० रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**केंद्र शासनाच्या कृषी कायद्याची राज्यात अंमलबजावणीस
स्थगिती देण्याबाबत**

(११) ५३६३ (१३-१२-२०२०). श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, डॉ.सुधीर तांबे, डॉ.वजाहत मिर्झा, श्री.शरद रणपिसे, श्री.मोहनराव कदम, श्री.अमरनाथ राजूरकर : सन्माननीय पणन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) केंद्र शासनाच्या नव्या कृषी कायद्यामुळे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या कोलमडणार असून नव्या कायद्यात किमान आधारभूत किंमतीचे बंधन नसल्यामुळे व्यापारी आणि उद्योजकांकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होणार आहे, त्यामुळे राज्यात शेती कायद्याच्या अंमलबजावणी करू नये याकरीता शेतकरी आणि अनेक संघटनेकडून विरोध होत असल्याचे माहे सप्टेंबर-ऑक्टोबर, २०२० मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने शेती कायद्याच्या अंमलबजावणीस स्थगिती देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील (११-०२-२०२१) : (१) व (२) केंद्र शासनाच्या कृषी विषयक कायद्यांची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी अधिनियमातील त्रुटी व उणीवा यांचा अभ्यास करण्यासाठी मा.उप मुख्यमंत्री

वि.प. २ (१२)

महोदयांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ०४/११/२०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**ससून (जि.पुणे) कोविड रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिकांशी
हॉटेल व्यवस्थापनाने गंभीर स्वरूपाचे वर्तन केल्याबाबत**

(१२) ५४९० (१८-११-२०२०). डॉ.परिणय फुके, श्री.प्रविण दरेकर, अॅड.निरंजन डावखरे, श्री.नागोराव गाणार, श्री.निलय नाईक : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ससूनमधील (जि.पुणे) कोविड रुग्णालयात काम करणारे डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांची व्यवस्था पुणे स्टेशन परिसरातील विविध हॉटेल व लॉजमध्ये करण्यात आली आहे, सध्या सुमारे ५०० जण हॉटेलमध्ये राहत आहेत, पुणे स्टेशन परिसरातील नॅशनल हॉटेलमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत सुमारे ६० कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती, त्यामध्ये बहुतांश कंत्राटी परिचारिका आहेत, त्यांना रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हॉटेल व्यवस्थापनाकडून पूर्वकल्पना न देता हॉटेलबाहेर जाण्यास सांगितले, रात्री अचानक बाहेर जाण्यास सांगितल्याने परिचारिकांना मनस्ताप सहन करावा लागला असून खुपवेळ विनंती केल्यानंतर त्यांना रात्री हॉटेलमध्ये राहण्याची परवानगी देण्यात आल्याचा प्रकार माहे ऑक्टोबर, २०२० मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ससूनचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजय तावरे यांनी याबाबत गुन्हा दाखल करण्याची विनंती बंडगार्डन पोलिसांना केली आहे, हॉटेल व्यवस्थापनाने याबाबत जिल्हा प्रशासन किंवा रुग्णालय प्रशासनाला आगाऊ सूचना देणे अपेक्षित होते, पण तसे न करता त्यांच्याशी गंभीर स्वरूपाचे वर्तन केले आहे, त्यामुळे हॉटेल व्यवस्थापनावर गुन्हा नोंदवावा, अशी विनंती डॉ.तावरे यांनी पोलिसांना पत्राव्दारे केली आहे, तसेच परिचारिकांशी केलेल्या वर्तनाबद्दल हॉटेल व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी शहराध्यक्षांनी केली आहे, हे ही खरे आहे काय,

वि.प. २ (१३)

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून परिचारिकांशी केलेल्या वर्तनाबद्दल हॉटेल व्यवस्थापनावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.दिलीप वळसे-पाटील (२६-०२-२०२१) : (१) होय, हे खरे आहे.

ससून रुग्णालयातील तात्पुरत्या सेवेतील अधिपरिचारिका व परिसेविका यांची रहाण्याची व्यवस्था नॅशनल हॉटेल येथे करण्यात आलेली होती. त्यांनी दिनांक ०२/१०/२०२० रोजी हॉटेल व्यवस्थापनाने बाहेर काढले म्हणून पोलिसांकडे अर्ज केला होता.

सदर बाबत पोलीस स्टेशन येथे बोलावून वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी तपास केला असता त्यात क्षमतेपेक्षा जास्त नर्ससना ठेवल्याने उपरोक्त प्रकार झाला होता. पुन्हा त्यांना रहाण्यास दिले आहे.

(२) कंपनीने दिलेल्या परवानगीपेक्षा अधिक नर्सस ठेवल्याने नॅशनल हॉटेल व्यवस्थापनाने अधिक असणाऱ्या लोकांना दुसरीकडे जाण्यास सांगितल्याने ससूनचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजय तावरे यांनी गुन्हा दाखल करण्याची विनंती बंडगार्डन पोलिसांना केली आहे. सदर अर्ज दप्तरी दाखल करण्यात आला आहे.

तथापि, परिचारिकांशी केलेल्या वर्तनाबद्दल हॉटेल व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी शहराध्यक्षांनी केलेली नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

फायनान्स कंपनी व बँका यांनी कर्ज वसुलीसाठी

तगादा लावत असल्याबाबत

(१३) ५६२५ (१३-११-२०२०). श्री.रणजितसिंह मोहिते-पाटील, श्री.रामदास आंबटकर, श्री.नागोराव गाणार, श्री.गिरीशचंद्र व्यास : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

वि.प. २ (१४)

(१) राज्यात मोठ्या प्रमाणात फायनान्स कंपन्या कार्यरत असून त्यातील उत्कर्ष फायनान्स, भारतीय समृद्धी फायनान्स, महिंद्रा फायनान्स, श्रीराम सिटी फायनान्स यासारखे मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून शेतकरी व बचत गटांनी घेतलेल्या कर्जांच्या वसुलीसाठी व कर्जाचा हप्ता भरण्यासाठी धमक्या देत असल्याचे दिनांक १६ जून, २०२० रोजी वा त्यासमारास निदर्शनास आले, तसेच सदर फायनान्स कंपन्या व बँका संबंधितांकडे कर्ज वसुलीसाठी तगादा करीत असून पठाणी वसुलीचा अवलंब केल्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यात कोरोनासारखे महामारीचे संकट उद्भवल्याने लोकांच्या हातची कामे ३ महिन्यांपासून बंद असल्याने आर्थिक अडचण लक्षात घेता रिझर्व्ह बँकेद्वारे लॉकडाऊन काळात कर्जांच्या हप्त्यात ६ महिन्यांची मुदत वाढ देवूनही मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून कर्जदारांना धमक्या व वस्तूची उचल करण्याचा प्रकार राज्यात घडत असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने लॉकडाऊन कालावधीत कर्ज वसुलीसाठी मुदतवाढ देण्याबाबत शासनाने निदेश देऊनही संबंधितांकडे कर्ज वसुलीचा तगादा लावणाऱ्या फायनान्स कंपनी व बँक यांचेवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.दिलीप वळसे-पाटील (२५-०२-२०२१) : (१) व (२) राज्यात खालील ३ पोलीस घटकांकडून फायनान्स कंपन्यांसंदर्भात घटनेचे अहवाल प्राप्त झाले आहेत.

अ) पोलीस अधीक्षक, यवतमाळ -

यवतमाळ जिल्ह्यात सन २०१६ ते सन २०१९ पर्यंतची माहिती निरंक आहे. सन २०२० मध्ये १ गुन्हा दाखल आहे.

वि.प. २ (१५)

ब) पोलीस अधीक्षक, वाशीम -

सन २०१८ मधील आहे. पो. स्टे. शिरपूर येथे अप.क्र.१४३/२०१८ मध्ये महिंद्रा फायनान्स या कंपनीच्या एजंटविरुद्ध कलम ३०६ भादंवि अन्वये गुन्हा दाखल आहे.

क) पोलीस अधीक्षक, नागपूर (ग्रामीण)

सन २०१७ मध्ये पो.स्टे. बोरी येथे अदखलपात्र गुन्हा क्र.६९/१७ कलम ५०६ भादंवि अन्वये नोंद आहे. सदर प्रकरणी इस्त क्र.१०/२०१७ कलम १०७, ११६(३) जाफौ दिनांक १३/०२/२०१७ रोजी यातील आरोपीविरुद्ध प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आलेली आहे.

(३) उपरोक्त नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यात सन २०२० मध्ये मौजा मोवाडा (लहान) ता.घाटंजी येथे एका महिला शेतकरी यांनी इंस्टंट फायनान्स शाखा, यवतमाळ कडून कर्जावर घेतलेले ट्रॅक्टरचे हप्ते थकीत झाल्याने दिनांक २/०३/२०२० रोजी सदर बँकेचे वसूली अधिकारी याने ट्रॅक्टर घेवून गेल्याने महिला शेतकरी यांनी विचारणा केली असता वसूली अधिकाऱ्याने तीला शिवीगाळ करून महिला शेतकऱ्याचे हात पकडून विनयभंग केल्याबाबत गु.र.क्र.१४४/२० कलम ३५४, ३५४(अ), ५०४ भादंवि अन्वये दिनांक ०४/०३/२०२० रोजी नोंद झाला आहे. सदर गुन्ह्यात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.

वाशीम जिल्ह्यात महिंद्रा फायनान्सकडून लोनवर घेतलेल्या वाहनांचे हप्ते भरू न शकल्याने व वसूल एजन्टाकडून दमदाटी होत असल्याने प्रमोद प्रकाश चव्हाण याने आत्महत्या केली वरून मार्ग क्र.१३/२०१८ कलम १७४ अन्वये दिनांक २१/०४/२०१८ रोजी एजंटविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागपूर ग्रामीणमध्ये एका व्यक्तीने एस.के.एफ मायक्रोसॉफ्ट बँकेतून कर्ज घेतले होते नोटबंदीमुळे कर्ज फेडू न शकल्याने गैरअर्जदार याने अर्जदाराच्या घरासमोर जाऊन पैसे दिले नाही तर डिफॉल्टर यादीमध्ये नाव टाकून देईल अशी धमकी दिल्याने फिर्यादी सौ.जया हरीभाऊ मसराम यांनी तक्रार क्र.६९/१०२७ कलम ५०६ भादंवि दिली. सदरची तक्रार अदखलपात्र स्वरूपाची असल्याने कोर्टात दाद मागण्याची समज देण्यात आली.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

येस बँकेत मुंबई विद्यापीठाचे कोटयवधी रुपये थकित असल्याबाबत

(१४) ५७३१ (१२-११-२०२०). श्री.संजय दौंड : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासनाने मुंबई विद्यापीठासह शासन अनुदानित संस्थांच्या बँक खात्यातील शिल्लक असलेली रक्कम जमा लेखाशीर्षाखाली शासनाच्या खात्यात जमा करावी असे पत्र उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांनी राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानात (रुसा) सर्व अकृषी विद्यापीठे तसेच उच्च शिक्षण संचालक यांना पाठविल्याचे दिनांक १७ मार्च, २०२० रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १३२ ते १३५ मध्ये विद्यापीठाच्या निधीचा वापर कसा करावा, त्याचा हिशेब कोणाला सादर करावा याबाबत सादर अधिनियमात स्पष्ट तरतुदी करण्यात आल्या आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, राज्यातील अकृषी विद्यापीठे स्वायत्त संस्था असल्यामुळे शिल्लक निधी शासकीय वा खाजगी बँकामध्ये ठेवण्याकरीता शासनाचे काही निर्बंध आहेत काय, तसेच शासकीय बँकेत ठेवीच्या रकमा ठेवण्याबाबत शासनाचे निर्बंध असतानाही मुंबई विद्यापीठाने रुपये १४२ कोटी इतकी रक्कम येस बँक या खाजगी बँकेत मुदत ठेवी अंतर्गत कोणाच्या आदेशान्वये जमा केली व कधी जमा केली,

(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून इतक्या मोठ्या प्रमाणातील रक्कम बुडीत खाती गेलेल्या येस बँकेत जमा करण्यास जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.उदय सामंत (२६-०२-२०२१) : (१) खरे आहे. वित्त विभागाच्या दिनांक ०९/०३/२०२० रोजीच्या पत्रान्वये दिलेल्या निर्देशानुसार विभागाच्या दिनांक १३/०३/२०२० रोजीच्या पत्रान्वये बँक खात्यातील रक्कम शासकीय लेख्यात जमा करणेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

वि.प. २ (१७)

(२) अंशतः खरे आहे. महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम २०१६ मधील कलम १३३ ते १३६ पर्यंत विद्यापीठ निधी, लेखे व लेखापरिक्षाणाबाबत तरतूदी करण्यात आल्या आहेत.

(३) वित्त विभागाच्या दिनांक २७/१०/२०१५ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्य सार्वजनिक उपक्रमांच्या अतिरिक्त निधीची गुंतवणुकी संदर्भातील मार्गदर्शक सूचनांनुसार मुंबई विद्यापीठाच्या वित्त व लेखा समितीच्या दिनांक २३/०८/२०१८ रोजीच्या बैठकीत ज्या बँकेची किमान ४००० कोटी नक्त मत्ता (Net Worth) आहे. अशा बँकेत गुंतवणूक करण्याच्या प्रस्ताव मान्य करण्यात आल्यानुसार सदर प्रस्तावास विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या दिनांक १८/०९/२०१८ रोजीच्या बैठकीत मान्यता दिली त्यास अनुसरून मुंबई विद्यापीठाने माहे फेब्रुवारी, २०२० मध्ये येस बँकेत Callable F.D. व Non-Callable F.D. मध्ये सुमारे रुपये १४० कोटी गुंतवणूक करण्यात आली.

(४) मुंबई विद्यापीठ, मुंबई यांचे तत्कालीन उपकुलसचिव, वित्त व लेखा विभाग यांना निलंबित करण्यात आले असून, पुढील कार्यवाही सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई विद्यापीठ, कलिना कॅम्पसमध्ये झालेल्या चोरीचा तपास करण्याबाबत

(१५) ५९६४ (१२-११-२०२०). श्री.रामनिवास सिंह, श्री.अमोल मिटकरी, श्री.शशिकांत शिंदे, श्री.विक्रम काळे, श्री.अब्दुल्लाखान दुर्राणी, श्री.अनिकेत तटकरे, डॉ.(श्रीमती) मनिषा कायंदे : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई विद्यापीठाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेतून केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबाबत मेहनतीने मिळविलेली पदके व चांदीचे चषक तसेच विद्यापीठातील तीस ते चाळीस वर्षे जुन्या लाख मोलाचे चषक भरून ठेवलेले कपाट विद्यापीठाच्या कलिना (मुंबई) कार्यालयातील क्रीडा संकुलातून चोरीला गेल्याचे दिनांक २२ ऑक्टोबर, २०२० रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

वि.प. २ (१८)

(२) असल्यास, कलिना येथील विद्यापीठ इमारतीत यापूर्वी अनेकदा चोरीच्या घटना घडल्यामुळे इमारतीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत अशी मागणी विविध विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठाकडे करूनही अद्याप सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले नसल्याचेही माहे ऑक्टोबर, २०२० मध्ये निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे काय, पोलीस तपासात काय निष्पन्न झाले, तसेच मुंबई विद्यापीठाने याबाबत विद्यापीठस्तरावर केलेल्या चौकशीमध्ये काय निदर्शनास आले,

(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.उदय सामंत (२६-०२-२०२१) : (१) हे खरे आहे.

तथापि, सदर चोरी ही विद्यानगरी परिसर, कलिना येथे झाली नसून क्रीडा संकुल, मरीन लॉईन्स येथे झाली आहे.

(२) विद्यापीठातील अनेक इमारतींमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविलेली असून, कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम थांबलेले आहे.

(३) व (४) विद्यापीठामार्फत मरीन ड्राईव्ह पोलीस चौकी येथे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. याबाबत तपास कार्य सुरु आहे. तसेच विद्यापीठ स्तरावर केलेल्या चौकशीत सदर चषकांविषयी कोणतीही नोंद क्रीडा विभाग कार्यालयामध्ये उपलब्ध नाही व कोणताही सबळ पुरावा त्यांच्याकडे आढळून आला नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याबाबत

(१६) ६०८९ (१२-११-२०२०). श्री.सदाशिव खोत, श्री.गोपिचंद पडळकर, श्री.प्रसाद लाड : तारांकित प्रश्न क्रमांक ५५७ ला दिनांक ६ मार्च, २०२० रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

वि.प. २ (१९)

(१) क्यार व महाचक्रीवादळामुळे, अवेळी आलेल्या पावसाने नुकसान झालेल्या राज्यातील ३४ जिल्ह्यातील ३२५ तालुक्यातील विद्यार्थ्यांना सन २०१९-२०२० मधील परीक्षा शुल्क महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार माफ करण्यात आले त्यानंतर दिनांक १३ डिसेंबर, २०१९ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील ३४ जिल्ह्यातील ३४९ तालुक्यातील शेती पिकांचे व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाल्याने त्यात वाढलेल्या २४ तालुक्यातील विद्यार्थ्यांची यादी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे नसल्यामुळे अनेक पात्र विद्यार्थी परीक्षा शुल्क माफीच्या सवलतीपासून दहा महिने होवूनही आजमितीस वंचित आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, आधी चक्रीवादळ आणि नंतर कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी आणि सामान्य कुटुंबातील पालकांचे आर्थिक हाल होत असून परीक्षा शुल्क माफीपासून वंचित राहिल्याने अनेक होतकरू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार असल्याने राज्यातील २४ तालुक्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे सन २०१९-२०२० मधील परीक्षा शुल्क माफ करण्याची मागणी सुराज्य विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्री.अमर एकाड यांनी अप्पर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, संचालक, उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्याकडे केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी ३४ जिल्ह्यातील ३२५ तालुक्याऐवजी ३४९ आपद्ग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफी संबंधित उचित आदेश निर्गमित करण्याबाबत कार्यवाही करण्याचे पत्र संचालक, तंत्र शिक्षण डॉ.अभय वाघ यांनी अप्पर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्याकडे केली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून ३४ जिल्ह्यातील ३२५ तालुक्याऐवजी ३४९ आपद्ग्रस्त तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना विनाविलंब सन २०१९-२०२० मधील परीक्षा शुल्क माफ होण्याच्या दृष्टीने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

वि.प. २ (२०)

श्री.उदय सामंत (२६-०२-२०२१) : (१) हे खरे नाही.

महसूल व वन विभागाच्या दिनांक २५/११/२०२० च्या शासन निर्णय शुध्दीपत्रकानुसार, राज्यातील ३४ जिल्ह्यातील ३४९ तालुक्यातील शेतीपिकांच्या नुकसानीपोटी आपद्ग्रस्तांना विशेष दराने मदत व सवलत देण्याबाबत शुध्दीपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. त्यानुषंगाने या विभागाने दिनांक २६/११/२०२० व दिनांक १/१२/२०२० रोजीच्या शासन शुध्दीपत्रकांन्वये विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यासंबंधी सूचना निर्गमित केल्या आहेत.

(२) होय, हे खरे आहे.

(३) हे खरे आहे.

(४) राज्यातील ३४ जिल्ह्यातील ३४९ तालुक्यातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातील

अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत

(१७) ६२१२ (१३-१२-२०२०). श्री.नागोराव गाणार, श्री.प्रविण दरेकर, अॅड.निरंजन डावखरे, श्री.गिरीशचंद्र व्यास, डॉ.परिणय फुके, श्री.सदाशिव खोत : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात प्रलंबित मागण्यांसाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी लेखणीबंद आंदोलन केल्याने ठाणे जिल्ह्यात रुपये नऊ कोटींचा महसूल बुडाला असल्याचे माहे ऑक्टोबर, २०२० च्या पहिल्या आठवड्यात निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यात नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेल्या लेखणीबंदमुळे कोरोना संकटाच्या काळात शासनाचा शेकडो कोटी रुपयांचा महसूल बुडला असून नागरिकांचे कामे प्रलंबित राहिल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

वि.प. २ (२१)

- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून राज्यातील नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या मागण्यांबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.बाळासाहेब थोरात (२२-०२-२०२१) : (१) व (२) हे खरे नाही.

नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे लेखणीबंद आंदोलन हे दिनांक ०१/१०/२०२० व ०५/१०/२०२० या कालावधीकरीता सुरु होते. परंतु सदर कालावधीपैकी दिनांक ०२/१०/२०२० ते दिनांक ०४/१०/२०२० या कालावधीत सलग तीन दिवस सार्वजनिक सुट्या आल्यामुळे कार्यालये बंद होती. या सार्वजनिक सुट्या वगळता प्रत्यक्षात कामकाजाच्या दोन दिवशी दस्तनोंदणीचे कामकाज बंद होते.

शासनाच्या GRAS या संकेतस्थळावर दिनांक ०१/१०/२०२० ते ०५/१०/२०२० या कालावधीत ऑनलाईन मुद्रांक शुल्क व नोंदणी फी पोटी रुपये १४१,६४,५१,८३१/- इतका महसूल जमा झालेला आहे.

- (३) राज्यातील नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या मागण्यांसंदर्भात अपर मुख्य सचिव (महसूल) यांच्यास्तरावर दिनांक ७/१०/२०२० रोजी बैठक आयोजित करून त्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली. त्यास अनुसरून उक्त मागण्यांसंदर्भात कार्यवाही सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

इतर मागासवर्ग समाजाच्या आरक्षणासंदर्भातील अहवालाबाबत

(१८) ६२६६ (१४-१२-२०२०). डॉ.रणजित पाटील : सन्माननीय इतर मागास बहुजन कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात इतर मागासवर्ग समाजाचे (ओबीसी) आरक्षण शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या सवलती व इतर लाभांचा सर्वकष दृष्टीने अभ्यास करून त्याची परिणामकारक कार्यवाही आणि अतिरिक्त सवलती व लाभ प्रस्तावित करण्यासंदर्भातील अहवाल सादर करण्यात येणार असल्याची बाब माहे ऑक्टोबर, २०२० च्या शेवटच्या आठवड्यात निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

वि.प. २ (२२)

(२) असल्यास, इतर मागास प्रवर्गाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी अर्थसंकल्पात लोकसंख्येच्या प्रमाणात तरतूद करणे, महाज्योती संस्थेसाठी विद्यार्थ्यांच्या प्रमाणात निधी देणे, प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह योजना सुरु करणे, स्वाधार योजनेच्या धर्तीवर समकक्ष नवीन योजना ओबीसींना लागू करणे, विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्तीसह सन २०२०-२०२१ या वर्षासाठी तरतूद केलेला निधी एकत्रित उपलब्ध करून देणे आणि इतर योजना चालू करण्यात येणार आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून राज्यात इतर मागासवर्ग समाजाचे आरक्षण शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या सवलती व इतर लाभांचा सर्वकषट्ठीने अभ्यास करून त्याची परिणामकारक कार्यवाही आणि अतिरिक्त सवलती व लाभ प्रस्तावित करण्यासंदर्भातील अहवाल सादर करण्यासंदर्भात कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.विजय वडेहीवार (०१-०३-२०२१) : (१), (२), (३) व (४) शासन निर्णय, दिनांक १६ ऑक्टोबर, २०२० अन्वये इतर मागासवर्ग समाजाच्या आरक्षण व आतापर्यंत शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या सवलतींचा व इतर लाभांचा सर्वकषट्ठीने अभ्यास करून परिणामकारक कार्यान्वयन होण्याच्यादृष्टीने तसेच अतिरिक्त सवलती/लाभ प्रस्तावित करण्याच्यादृष्टीने अभ्यास करून मंत्रिमंडळाला शिफारस करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठित करण्यात आली असून या मंत्रिमंडळ उपसमितीने शिफारसी केलेल्या आहेत.

राज्य साहित्य व संस्कृती मंडळ व मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ पुनर्रचनेसाठी प्रतिक्षेत असल्याबाबत

(१९) ६३५३ (१५-०३-२०२१). श्री.प्रसाद लाड : सन्माननीय मराठी भाषा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील माहे नोव्हेंबर, २०१९ मध्ये वा त्यादरम्यान महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि विश्वकोश निर्मिती मंडळाची पुनर्रचना करण्यात आली नसल्यामुळे सध्या प्रशासकीय पातळीवरील शक्य तेवढीच कामे ही मंडळे करीत आहेत, हे खरे आहे काय,

वि.प. २ (२३)

(२) असल्यास, महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या हिरक महोत्सवी वर्षामध्ये राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ ही दोन्ही महत्वाची मंडळे पुनर्रचनेसाठी वर्षभरानंतरही प्रतीक्षा यादीमध्येच असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला समजून घेणाऱ्या साहित्यिकांची अध्यक्षपदी नेमणूक व्हावी तसेच राज्यातील वेगवेगळे विभाग, प्रवाह, भाषा, साहित्य, संस्कृती क्षेत्राचे संस्थात्मक प्रतिनिधीक सदस्यांची या दोन्ही मंडळावर तातडीने नियुक्ती करावी, अशा आशयाचे एक सविस्तर निवेदन अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाद जोशी यांनी मा.मुख्यमंत्री व मा.मराठी भाषा मंत्री यांच्याकडे माहे नोव्हेंबर, २०२० मध्ये वा त्यादरम्यान सादर केले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ या मराठी विषयक मंडळाची आजमितीस पुनर्रचना न करण्याची कारणे काय आहेत व अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाद जोशी यांनी मा.मुख्यमंत्री व मा.मराठी भाषा मंत्री यांना सादर केलेल्या निवेदनाबाबत शासनाने कोणता निर्णय घेतला वा घेण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.सुभाष देसाई (२३-०३-२०२१) : (१), (२) व (३) महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ यांची पुनर्रचना करणेबाबतची कार्यवाही शासनाच्या विचाराधीन आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**सांगली महापालिकेला शासनाने कृष्णा नदीला आलेल्या
महापुरानंतर दिलेल्या बोटी गहाळ झाल्याबाबत**

(२०) ६५२० (१७-०३-२०२१). श्री.गोपिचंद पडळकर, श्री.सदाशिव खोत :
सन्माननीय नगर विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सांगली महापालिकेला शासनाने सन २००५-२००६ मध्ये कृष्णा नदीला आलेल्या महापुरानंतर सहा बोटी दिल्या होत्या, हे खरे आहे काय,

वि.प. २ (२४)

- (२) असल्यास, सदर बोटीपैकी पाच बोटी गहाळ झाल्याचे निदर्शनास आले असून एका बोटीची दुरुवस्था झाली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, महापालिकेच्या गैरकारभाराची शासनाकडून चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार संबंधित दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.एकनाथ शिंदे (१५-०४-२०२१) : (१) जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगली मिरज-कुपवाड महानगरपालिकेस ६ रबर बोटी दिल्या होत्या, हे खरे आहे.

(२) प्राप्त ६ रबर बोटीपैकी ४ रबर बोटी महानगरपालिकेकडे जमा नसल्याची बाब माहे डिसेंबर, २०२० मध्ये निदर्शनास आल्याची वस्तुस्थिती महानगरपालिकेने कळविली आहे.

सदर प्रकरणी प्राथमिक चौकशी केली असता, तत्कालीन प्रभारी अग्निशमन अधिकारी यांनी त्यांच्या कार्यकाळात ४ रबर बोटी दुरुस्तीकरीता दिल्याचे मान्य केले असून दुरुस्तीसाठी दिलेल्या ४ ही रबर बोटी त्यांनी महानगरपालिकेस परत केल्या आहेत.

सद्यःस्थितीत ६ ही रबर बोटी अग्निशमन विभागाकडे जमा असल्याची वस्तुस्थिती महानगरपालिकेने कळविली आहे.

(३) सदर प्रकरणाची महानगरपालिकेमार्फत चौकशी सुरु असून चौकशीअंती नियमोचित कार्यवाही करणार असल्याचे महानगरपालिकेने कळविले आहे

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यात खाजगी व शासकीय रुग्णालयांमध्ये
सिझेरियनचे वाढते प्रमाण रोखण्याबाबत**

(२१) ६६४६ (१०-०२-२०२१). श्री.विलास पोतनीस : दिनांक १५ डिसेंबर, २०२० रोजी सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आलेल्या अतारांकित प्रश्नोत्तरांच्या यादी क्रमांक ११ मधील प्रश्न क्रमांक ५०५६ ला दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

वि.प. २ (२५)

- (१) राज्यात खाजगी व शासकीय रुग्णालयांमध्ये सिझोरियनचे वाढते प्रमाण रोखण्याकरीता शासन निर्णय, दिनांक १५ डिसेंबर, २०१७ अन्वये तज्ञांची समिती स्थापन केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, समितीने शासनास अहवाल सादर केला आहे काय, त्यात केलेल्या शिफारशींचे थोडक्यात स्वरूप काय आहे,
- (३) असल्यास, अहवालातील शिफारशीनुसार खाजगी व शासकीय रुग्णालयांमध्ये सिझोरियनचे वाढते प्रमाण रोखण्याबाबत कोणत्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या वा येत आहेत,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.राजेश टोपे (२६-०२-२०२१) : (१) होय, हे खरे आहे.

(२) समितीने अद्याप आपला अहवाल सादर केलेला नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याकरीता उपाययोजना करण्याबाबत

(२२) ६७६६ (०६-०२-२०२१). श्री.विलास पोतनीस : सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यामध्ये १.४ लाख मृत्यू हे प्रदूषणामुळे होत असल्याचे इंडियन मेडिकल काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिनांक ३ जानेवारी, २०२१ रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून राज्यात स्थानिक पातळीवर होत असलेल्या विविध प्रदूषणाची कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने कृती आराखडा तयार करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.आदित्य ठाकरे (०२-०३-२०२१) : (१) इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेच्या अहवालानुसार राज्यात २०१९ साली १,३९,११८ जण वायू प्रदूषणामुळे मृत्यूमुखी पडले, हे खरे आहे.

(२) राज्यातील १८ शहरामध्ये हवा गुणवत्ता सुधारण्याबाबत राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (निरी) व भारतीय प्रौद्योगिक अभियांत्रिकी संस्था, पवई (आय.आय.टी.) यांच्याकडे हवा प्रदूषणाचे प्रमुख स्तोत्र ओळखून त्यांचे मोजमाप करण्याचे काम सोपविण्यात आले आहे.

तसेच, हवा प्रदूषित शहरातील महानगरपालिका व इतर भागधारकांच्या समन्वयातून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने हवा प्रदूषण नियंत्रणाकरीता सर्व समावेशक कृती आराखडा तयार केला आहे. सदर कृती आराखड्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यामध्ये मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती, प्रधान सचिव, पर्यावरण यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय हवा गुणवत्ता संनियंत्रण समिती व जिल्हाधिकारी/आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली नागरी समिती अशी त्रिस्तरीय रचना करण्यात आली आहे. सदर आराखड्याच्या अंमलबजावणीचे काम प्रगतीपथावर आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील सर्व शाळांना किमान व कमाल शुल्क मर्यादा निश्चित करण्याबाबत

(२३) ६७६८ (०६-०२-२०२१). श्री.विलास पोतनीस : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात शालेय शिक्षणासंदर्भात गुजरातप्रमाणे नवीन कायदा करून सर्व शाळांना किमान व कमाल शुल्क मर्यादा निश्चित करण्याबाबतची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक १५ ऑक्टोबर, २०२० रोजीच्या निवेदनाव्दारे मा.शालेय शिक्षण मंत्री यांच्याकडे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मा.शालेय शिक्षण मंत्री यांनी दिनांक ०४ नोव्हेंबर, २०२० रोजी अप्पर मुख्य सचिव, शालेय शिक्षण विभाग यांना सदरहू निवेदनाच्या अनुषंगाने तपासून सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, हे ही खरे आहे काय,

वि.प. २ (२७)

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी अप्पर मुख्य सचिव, शालेय शिक्षण विभाग यांचा अहवाल शासनास प्राप्त झाला आहे काय, अहवालात केलेल्या शिफारसींचे थोडक्यात स्वरूप काय आहे,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून राज्यातील सर्व शाळांची किमान व कमाल शुल्क मर्यादा निश्चित करण्याबाबत कोणता निर्णय घेतला वा घेण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

प्रा. वर्षा गायकवाड (२३-०२-२०२१) : (१) व (२) होय.

(३) याबाबत शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) व शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्याकडून अहवाल मागविण्यात आला आहे.

(४) व (५) सदर बाब धोरणात्मक स्वरूपाची असून तपासण्यात येत आहे.

**वर्धा जिल्ह्यातील धोत्रा-अल्लीपूर मार्गावरील पूलाचे
बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याबाबत**

(२४) ६९२१ (१७-०३-२०२१). श्री.रामदास आंबटकर, श्री.नागोराव गाणार, श्री.गिरीशचंद्र व्यास : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वर्धा जिल्ह्यातील धोत्रा-अल्लीपूर मार्गावरील सचिन पारसडे यांच्या शेताजवळ २ महिन्यापूर्वी बांधण्यात आलेल्या पूलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याने पूलाला भेगा पडल्याचे दिनांक २८ डिसेंबर, २०२० रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुषंगाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

वि.प. २ (२८)

श्री. अशोकराव चव्हाण (१६-०४-२०२१) : (१) हे खरे नाही.

सदर पूलाच्या डाव्या बाजूच्या retaining wall लगत मुरुमाच्या filling चे काम सुरु असताना excavator चा धक्का लागल्यामुळे retaining wall च्या वरील बाजूस एक फुट उंचीला भेग पडलेली होती.

(२) याबाबत सदर कंत्राटदारास कळविण्यात आले होते. त्यानुषंगाने सदर भाग पाडून पुन्हा नवीन एक फुटाचे बांधकाम करण्यात आलेले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई महानगरपालिकेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना

सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत

(२५) ७०३९ (०६-०२-२०२१). श्री.कपिल पाटील : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महापालिकेतील कर्मचारी वगळून खाजगी, प्राथमिक, अनुदानित शाळेतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करताना दुजाभाव केल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, खाजगी, प्राथमिक व अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणीपासून वंचित ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुषंगाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, त्याबाबतची वस्तुस्थिती काय आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय ?

प्रा. वर्षा गायकवाड (२६-०२-२०२१) : (१) व (२) हे खरे नाही.

शासन निर्णय, दिनांक २२/०२/२०१९ व दिनांक ०३/०७/२०१९ अन्वये खाजगी अनुदानित शाळांतील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आणि नगरपरिषदा/महानगरपालिका (बृहन्मुंबई महानगरपालिका वगळून) यांच्यातर्फे चालविल्या जाणाऱ्या माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचना लागू करण्यात आली आहे.

वि.प. २ (२९)

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई महापालिकेतील खाजगी प्राथमिक अनुदानित/विनाअनुदानित
शाळेतील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांबाबत**

(२६) ७०५१ (०८-०२-२०२१). श्री.कपिल पाटील : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महापालिकेतील खाजगी प्राथमिक अनुदानित/विनाअनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक, २७ वस्तू व शिष्यवृत्ती दिली जात नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, आरटीई कायदा लागू असूनही मुंबई महापालिकेतील खाजगी प्राथमिक अनुदानित/विनाअनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांकडून शुल्क घेतले जाते, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

प्रा.वर्षा गायकवाड (२३-०२-२०२१) : (१) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या महानगरपालिका प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, २७ वस्तू व शिष्यवृत्ती नियमानुसार अदा करण्यात येते. तथापि, खाजगी प्राथमिक मान्यताप्राप्त अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानामार्फत मोफत पाठ्यपुस्तके तसेच, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळतो.

(२) बृहन्मुंबई महानगरपालिका परिक्षेत्रात मान्यताप्राप्त एकूण ३९९ अनुदानित व ६७८ विनाअनुदानित शाळा संबंधित व्यवस्थापनांकडून चालविण्यात येतात. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारित असणाऱ्या

वि.प. २ (३०)

मान्यताप्राप्त विनाअनुदानित शाळांना चालविण्यासाठी कोणतेही अनुदान दिले जात नाही. त्यामुळे या शाळा महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम, २०११ अंतर्गत शासन अधिसूचना दिनांक २१/०३/२०१४ या कायद्यानुसार शुल्क घेतात.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील शाळांमध्ये आकृतिबंधाची अंमलबजावणी करण्याबाबत

(२७) ७०७८ (०८-०२-२०२१). श्री.कपिल पाटील, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.शरद रणपिसे, डॉ.सुधीर तांबे, डॉ.वजाहत मिर्झा, श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.राजेश राठोड, श्री.अभिजित वंजारी डॉ. रणजित पाटील : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील काही शाळांमध्ये एकही लिपिक अथवा शिपाई नसल्यामुळे तसेच आकृतिबंधाची अंमलबजावणी न झाल्यामुळे शालेय व्यवस्थापन व शाळेचे दैनंदिन कामकाज प्रलंबित आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २४ वर्षे पूर्ण होऊनही वरिष्ठ वेतनश्रेणी मिळत नाही तसेच राज्यातील शाळांमध्ये आकृतिबंधाची अंमलबजावणी करण्याच्या प्रस्तावाला वित्त विभागाने मान्यता दिली नसल्याने सदरहू प्रस्तावास मान्यता मिळावी यासाठी प्रस्ताव पुन्हा वित्त विभागाकडे पाठपुरावा करण्याकरीता पाठविण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २४ वर्षे पूर्ण होऊनही वरिष्ठ वेतनश्रेणी मिळणेबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

प्रा. वर्षा गायकवाड (०२-०३-२०२१) : (१) हे खरे नाही.

(२) व (३) राज्यातील खाजगी अनुदानित शाळामधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासन निर्णय, दिनांक ३०/४/१९९८ अन्वये केवळ १२ वर्षांच्या सेवेनंतर देय असणारी कालबद्ध पदोन्नती योजना लागू आहे. २४ वर्षांच्या सेवेनंतर देय

वि.प. २ (३१)

असणारी आश्वासित प्रगती योजना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली नाही. सद्यःस्थितीत आकृतिबंधाच्या अंमलबजावणीकरीता प्रस्ताव वित्त विभागास सादर करण्यात आलेला नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

संचमान्यतेचे शासन निर्णय रद्द करण्याबाबत

(२८) ७११० (०८-०२-२०२१). श्री.कपिल पाटील : दिनांक १५ डिसेंबर, २०२० रोजी सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आलेल्या अतारांकित प्रश्नोत्तरांच्या यादी क्रमांक ८ मधील प्रश्न क्रमांक ५१७२ ला दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) एमईपीएस कायद्याने निश्चित केलेले संचमान्यतेचे निकष दिनांक २८ ऑगस्ट, २०१५ व दिनांक ७ ऑक्टोबर, २०१५ च्या शासन निर्णयाने बदलून शिक्षक संख्या कमी केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, गणित व विज्ञान या विषयाच्या दोन शिक्षकांऐवजी एक शिक्षक देणे, भाषा विषयाचे शिक्षक रद्द करणे, तसेच, कला, क्रीडा व संगीत शिक्षकांना वगळण्यात आल्याने सदर शासन निर्णय रद्द करण्याबाबत शिक्षक भारतीने मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

प्रा. वर्षा गायकवाड (०२-०३-२०२१) : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे आहे.

(३) व (४) संचमान्यता शासन निर्णय सुधारित करण्याच्या अनुषंगाने आयुक्त, शिक्षण यांनी दिनांक १३/०७/२०२० रोजी अहवाल सादर केला असून सदर अहवाल तपासण्यात येत आहे.

**आदिवासी क्षेत्रातील माध्यमिक शाळांमधील शिक्षक कर्मचाऱ्यांचे
नियमित वेतन अदा करण्याबाबत**

(२९) ७१२९ (०६-०२-२०२१). श्री.नागोराव गाणार, श्री.प्रविण दरेकर, अॅड.निरंजन डावखरे, डॉ.परिणय फुके : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) आदिवासी क्षेत्रातील माध्यमिक शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांचे माहे ऑगस्ट, २०२० पासून निधी अभावी प्रलंबित असलेले नियमित वेतन अदा करण्याबाबत तसेच सदरहू शाळा प्लॅनमधून नॉन-प्लॅनमध्ये वर्ग करून वेतनाची समस्या सोडविण्याबाबत नागपूर विभागाच्या शिक्षक लोकप्रतिनिधींनी शासनास दिनांक ०७/१२/२०२० व दिनांक १४/१२/२०२० रोजी पत्र पाठवून आदिवासी क्षेत्रातील माध्यमिक शाळांमधील शिक्षक/कर्मचाऱ्यांचे वेतन प्लॅनमधून नॉन-प्लॅनमध्ये वर्ग करण्याची विनंती केली आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच, उक्त माध्यमिक शाळांमधील शिक्षक/कर्मचाऱ्यांचे वेतन ४ ते ५ महिने विलंबाने अदा केले जाते, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणता निर्णय घेतला वा घेण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

प्रा. वर्षा गायकवाड (२३-०२-२०२१) : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) व (४) सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षामध्ये आदिवासी क्षेत्रातील अशासकीय माध्यमिक विद्यालयातील आदिवासी तुकड्यांवरील कर्मचाऱ्यांचे वेतन हे मागणी क्रमांक टी-५ अंतर्गत २२०२१९०१ या लेखाशीर्षाखाली अदा करण्यात येते. सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षासाठी सदर लेखाशीर्षाखाली रुपये ७५००.८३ लक्ष इतकी मागणी विभागाकडून आदिवासी विभागास करण्यात आली होती. तथापि, सदर लेखाशीर्षातर्गत रुपये ५०००.८३ लक्ष इतकी तरतूद आदिवासी विभागाकडून अर्थसंकल्पीत करण्यात आली आहे. सबब, सदर कर्मचाऱ्यांना नियमित वेतन अदा करावयाचे झाल्यास २२०२१९०१

या लेखाशीर्षास मूळ अर्थसंकल्पीत तरतूदीपेक्षा रुपये २०४९.६८ लक्ष इतक्या निधीची आवश्यकता आहे. सदर अतिरिक्त निधीची पूरक मागणी डिसेंबर, २०२० च्या हिवाळी अधिवेशनात मंजूर झाली असून, पुरक मागणीची रक्कम दिनांक १० फेब्रुवारी, २०२१ रोजी आयुक्त (शिक्षण) यांना वितरित करण्यात आली आहे. सदर कर्मचाऱ्यांचे वेतन हे प्लॅन मधून नॉन-प्लॅनमध्ये घेण्याची कार्यवाही शासन स्तरावरून सुरु आहे.

आदिवासी/नक्षलग्रस्त भागातील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणी देय ठरविणारा शासन निर्णय निर्गमित करण्याबाबत

(३०) ७१३९ (०८-०२-२०२१). श्री.नागोराव गाणार, श्री.प्रविण दरेकर, अॅड.निरंजन डावखरे, डॉ.परिणय फुके : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील आदिवासी/नक्षलग्रस्त भागात कार्यरत असलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना त्या क्षेत्रात कार्यरत असेपर्यंत शासन निर्णय, दिनांक ०६ ऑगस्ट, २००२ अन्वये एकस्तर वेतनश्रेणी देय ठरविण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ मधील तरतुदींच्या अधिन सेवा असलेल्या राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणी देय असल्याबाबतचा शासन निर्णय शिक्षण विभागाने निर्गमित केला नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, एकस्तर वेतनश्रेणी देय असल्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्याकरीता नागपूर विभागाच्या शिक्षक लोकप्रतिनिधींनी दिनांक १६/०१/२०२० व दिनांक २९/०७/२०२० रोजी शासनास पत्र पाठवून विनंती केली, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून एकस्तर वेतनश्रेणी देय असल्याचा शासन निर्णय निर्गमित करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

प्रा. वर्षा गायकवाड (२३-०२-२०२१) : (१) हे खरे आहे.

(२) हे खरे नाही. नक्षलग्रस्त/आदिवासी भागात काम करणाऱ्या मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक/माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिकचे वर्ग, कनिष्ठ महाविद्यालय व सैनिकी शाळांतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एकस्तर पदोन्नती देण्याबाबत दिनांक १४/०८/२००८ रोजी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे.

(३) हे खरे आहे.

(४) सामान्य प्रशासन विभागाने याबाबत गठीत केलेल्या समितीच्या अहवालातील शिफारशी, सा.प्र.वि. च्या विचाराधीन आहेत. सदर विभागाने आवश्यक ती कार्यवाही केल्यानंतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी या विभागाकडून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित/विनाअनुदानित
शाळांमध्ये शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत**

(३१) ७१४८ (०८-०२-२०२१). श्री.नागोराव गाणार, श्री.गिरीशचंद्र व्यास, श्री.प्रविण दरेकर, अॅड.निरंजन डावखरे, श्री.रामदास आंबटकर, डॉ.परिणय फुके : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित/विनाअनुदानित शाळांमध्ये शासनाने शालेय शिक्षण विभागाव्दारे शिक्षक/कर्मचारी/विद्यार्थी/पालक/शाळा/संस्था यांची तक्रार निवारण समिती गठित करून तक्रारींचे निवारण करण्याकरीता दिनांक १ ऑक्टोबर, २०१९ रोजी व दिनांक २६ फेब्रुवारी, २०२० रोजी दोन शासन निर्णय निर्गमित केले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त शासन निर्णयातील आदेशाची अंमलबजावणी राज्यातील शाळांमध्ये अद्यापपर्यंत झाली नाही, तसेच, किती जिल्ह्यांमधील शाळांमध्ये अंमलबजावणी झाली व किती जिल्ह्यात झाली नाही, तसेच सदरहू शासन आदेशाची अंमलबजावणी करण्याकरीता कोणत्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे,

वि.प. २ (३५)

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून सदरहू शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत कार्यवाही करून शासन निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

प्रा. वर्षा गायकवाड (०१-०३-२०२१) : (१) हे खरे आहे.

(२) व (३) वरील शासन निर्णयानुसार शिक्षण उपसंचालक/विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे स्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालक/विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे स्तरावरील समितीचे कामकाज सुरू आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात उपजिल्हाधिकाऱ्यांची पदे निर्मिती करण्याबाबत

(३२) ७२५६ (१६-०३-२०२१). श्री.प्रशांत परिचारक, श्री.नागोराव गाणार, श्री.विजय ऊर्फ भाई गिरकर, श्री.गिरीशचंद्र व्यास : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासनाने मागील ७ वर्षांपासून उपजिल्हाधिकारी पद निर्मिती केली नसल्याने ६०० उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचा कारभार सुरू असल्याने सदर उपजिल्हाधिकाऱ्यांना कामाचा अतिरिक्त ताण येत असून प्रशासनाच्या कामात विलंब होत असल्याचे माहे जानेवारी, २०२१ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून अधीकची उपजिल्हाधिकारी पदांची निर्मिती करून प्रशासनावरील कामकाजाचा ताण कमी करण्यासंबंधी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

वि.प. २ (३६)

श्री.बाळासाहेब थोरात (२७-०४-२०२१) : (१) हे खरे नाही.

(२) शासन निर्णय क्र.आरसीटी-१०/०८/२०१२/प्र.क्र.१०९/ई-१, दिनांक २२/११/२०१३ अन्वये उपजिल्हाधिकारी संवर्गाचे संख्याबळ ६०० इतके निश्चित केले आहे. सद्यःस्थितीत ५० उपजिल्हाधिकारी संवर्गातील रिक्त पदे पदोन्नतीने व सरळसेवेने भरण्याची कार्यवाही सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**पंढरपूर (जि.सोलापूर) येथील कुंभार धाराची भिंत
कोसळून अपघात झाल्याबाबत**

(३३) ७२७५ (११-०२-२०२१). श्री.प्रशांत परिचारक, श्री.विजय ऊर्फ भाई गिरकर, श्री.नागोराव गाणार, श्री.गिरीशचंद्र व्यास : सन्माननीय मदत व पुनर्वसन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सोलापूर जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे हजारो हेक्टर शेती, घरे व पंढरपूर तालुक्यातील चंद्रभागा नदीवरील कुंभार घाटाजवळ बांधण्यात आलेली भिंत कोसळून ६ जण मृत पावल्याची घटना माहे ऑक्टोबर, २०२० च्या दुसऱ्या आठवड्यात निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सोलापूर शहरातील व जिल्ह्यातील सर्व नद्यांना महापूर आल्याने नदीकाटच्या नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले होते, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून नुकसान झालेल्या शेतकरी, शहरी भागातील नागरिकांना व मृतांच्या कुटुंबियांना मदत देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.विजय वडेहीवार (२६-०२-२०२१) : (१) होय.

(२) होय.

वि.प. २ (३७)

(३) माहे जून ते ऑक्टोबर, २०२० या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेतपिकांचे तसेच शेतजमीन, मनुष्यहानी, पशुधन हानी, मत्स्यव्यवसाय, यांच्या नुकसानीसाठी, घर पडझड, सानुग्रह अनुदान याकरीता दिनांक ०९/११/२०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये सोलापूर जिल्ह्यासाठी मदत निधीचा पहिला हप्ता रुपये २९४८१.२२ लक्ष, तसेच दिनांक ०७/०१/२०२१ रोजी दुसरा हप्ता रुपये २५०७१.८२ लक्ष इतका निधी विभागीय आयुक्त, पुणे यांना वितरित करण्यात आलेला आहे. वितरित केलेल्या एकूण रुपये ५४५५३.०४ लक्ष इतक्या निधीपैकी रुपये ४३५८१.७२ लक्ष निधीचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित निधी वाटपाचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे दिनांक १४/१०/२०२० रोजी अतिवृष्टीमुळे चंद्रभागा नदीवरील कुंभार घाटाची भिंत कोसळून ६ व्यक्ती मृत झालेले आहेत, त्यापैकी ४ मृत व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी रुपये ४ लक्ष प्रमाणे मदत देण्यात आलेली असून उर्वरित २ मृत महिलांची अद्याप ओळख पटलेली नसल्याने मदत निधीचे वाटप करण्यात आलेले नाही. या घटनेसंदर्भात पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे गु.रं.नं.६९१/२०२०भादंवि कलम ३०४(अ), ४२७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

नागपूर शहरातील अंबाझरी तलावाचा सुरक्षा बांध जीर्णावस्थेत असल्याबाबत

(३४) ७३३८ (१०-०२-२०२१). डॉ.परिणय फुके, श्री.प्रविण दरेकर, श्री.निलय नाईक, श्री.नागोराव गाणार, श्री.गिरीशचंद्र व्यास, श्री.रामदास आंबटकर, श्री.प्रशांत परिचारक, श्री.प्रवीण दटके : दिनांक ८ मार्च, २०२१ रोजी सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आलेल्या अतारांकित प्रश्नोत्तरांच्या यादी क्रमांक ४ मधील प्रश्न क्रमांक ५५८१ ला दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर शहरातील अंबाझरी तलावाच्या मजबुतीकरणासाठी रुपये २१ कोटीची आवश्यकता असल्याची बाब माहे डिसेंबर, २०२० मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सार्वजनिक बांधकाम अभियांत्रिकी विभागाने तलावाला मजबुत करण्यासाठी संबंधित निधीचा प्रस्ताव तयार केला असून निधी जास्त असल्याने राज्य शासनाकडून विशेष अनुदानाची मागणी महानगरपालिकेकडून करण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, नागपूर शहरातील अंबाझरी तलावाचा सुरक्षा बांध जीर्णवस्थेत असून सदर बांध बळकटी करण्याबाबत महानगरपालिका व मेट्रोचा प्रस्ताव गत ४ वर्षांपासून प्रलंबित असल्याची बाब निदर्शनास आली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त तलावाचे बळकटीकरण व सुशोभिकरण करण्याकडे शासकीय यंत्रणा दुर्लक्ष करित असल्यामुळे सदर प्रकरणी शासनाने चौकशी करून तलावाची देखभाल व दुरुस्ती तसेच सुरक्षा बांधाची बळकटी करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.जयंत पाटील (०१-०३-२०२१) : (१) होय.

(२) नागपूर महापालिकेकडून रुपये १७.७१ कोटीची मागणी शासनास करण्यात येत असल्याबाबत नागपूर महानगरपालिकेने क्षेत्रिय कार्यालयास कळविले आहे.

(३) अंशतः खरे आहे.

मा.उच्च न्यायालयाचे दिनांक २१ मार्च, २०१८ चे आदेशानंतर या तलावाचे बळकटीकरणाचे काम ठेव तत्वावर जलसंपदा विभागामार्फत करणे प्रस्तावित आहे. उक्त तलावाच्या बळकटीकरणाकरीता आवश्यक असलेले सर्वेक्षण, संकल्पन रेखाचित्रे, मुल्यापन तसेच तलावांचे पुर अभ्यास व आपात्कालीन आराखडा प्राप्त करून रुपये २१.०७ कोटीचे अंदाजपत्रकास महानगरपालिका, नागपूर यांचे पत्र क्र. ४११/२०२१, दिनांक ०८/०१/२०२१ अन्वये प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

(४) महानगरपालिका, नागपूरकडून निधी उपलब्धतेनुसार टप्पानिहाय उक्त तलावाचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. तुर्त सांडव्याचे कामाचे दुरुस्तीकरीता रुपये ३.१४ कोटी निधी नागपूर महानगरपालिकेकडून

वि.प. २ (३९)

दिनांक १७/०२/२०२१ ला प्राप्त झाला असून या कामास तांत्रिक मान्यता देण्याचे काम प्रगतीत आहे. त्यानंतर निविदा प्रक्रिया करून लवकरात लवकर काम सुरु करण्याचे नियोजन आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्य शासनाच्या रुग्णालय सेवेत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना
कायमस्वरूपी सामावून घेण्याबाबत**

(३५) ७५१४ (१०-०२-२०२१). श्री.गोपिचंद पडळकर, श्री.सदाशिव खोत : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्य शासनाच्या रुग्णालयातील मंजूर रिक्त पदांवर वर्षानुवर्षे अस्थायी म्हणून काम केलेल्या बदली कर्मचार्यांना कायमस्वरूपी न केल्याने व त्यांचे वयोमान उलटून गेल्याने तसेच त्यांच्या कुटुंबियांचे भवितव्य धोक्यात आल्याने यवतमाळ येथील रुग्णालय सेवेत कार्यरत असलेल्या देविदास वडस्कर या चतुर्थश्रेणी कर्मचार्याने नैराश्यापोटी आत्महत्या केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयांतर्गत राज्यातील ९२५ बदली कर्मचार्यांना विशेष बाब म्हणून शासकीय सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्यात यावे म्हणून चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेने मा.मुख्यमंत्री, मा.सार्वजनिक आरोग्य मंत्री, मा.वैद्यकीय शिक्षण मंत्री व संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय आदींकडे निवेदन सादर करूनही त्यांच्या मागणीकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने दिनांक ३० जून ते ३ जुलै, २०२० या कालावधीत आंदोलने केली असता, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय यांनी दिनांक ३ जुलै, २०२० रोजी बैठक घेऊन सदरहू रिक्त असलेल्या ९२५ पैकी ६४२ कर्मचार्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आजमितीस यासंदर्भात कोणतीही कार्यवाही झाली नाही, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, शासन अजून किती जणांचे बळी घेणार आहे असा सवाल राज्य शासकीय चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे अध्यक्ष श्री.भाऊसाहेब पठाण यांनी मा.मुख्यमंत्र्यांकडे माहे नोव्हेंबर, २०२० मध्ये वा त्यादरम्यान पाठवलेल्या निवेदनाद्वारे उपस्थित केला आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी सामावून न घेण्याची कारणे काय आहेत,
- (५) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुषंगाने अनेक वर्षांपासून अस्थायीरित्या कार्यरत असलेल्या ९२५ चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री.अमित विलासराव देशमुख (०१-०३-२०२१) :** (१) वैद्यकीय शिक्षण संशोधन संचालनालयाच्या अधिनस्त अस्थायी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना सन-२०१५ मध्ये एकवेळची बाब म्हणून सेवेत नियमित करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला होता. श्री.व.ना.शा. वै.म. यवतमाळ येथील अस्थायी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांने आत्महत्या केल्याची बाब दुर्दैवाने खरी असली तरी सदर कर्मचारी सन १९९७ ते सन २०१४ या प्रदिर्घ कालावधीत कार्यरत नव्हते. या संदर्भात पोलिसांमार्फत पुढील तपास करण्यात येत आहे.
- (२) वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामार्फत सद्यःस्थितीत कार्यरत असलेल्या अस्थायी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या सेवा तपशील शासनास सादर करण्यात आला आहे.
- (३) अस्थायी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याबाबतचे दिनांक २३/१२/२०२० रोजीचे संबंधित संघटनेचे निवेदन प्राप्त झाले आहे.
- (४) व (५) स्थायी पदांवर तात्पुरत्या नियुक्तीने कार्यरत कर्मचाऱ्यांना नियमित करण्याबाबत मा.सर्वोच्च न्यायालयाने व मा.उच्च न्यायालयांनी विविध प्रकरणात पारित केलेल्या न्यायनिर्णयाच्या आधारे प्रस्थापित झालेले वैधानिक निर्बंध व त्यानुषंगाने शासनाचे धोरण विचारात घेता प्रस्तावांतर्गत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्यास अडचणी आहेत.
- (६) प्रश्न उद्भवत नाही.

**जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत
बदल्यासंदर्भातील धोरण जाहीर करण्याबाबत**

(३६) ७५१६ (१०-०२-२०२१). श्री.गोपिचंद पडळकर, श्री.सदाशिव खोत, श्री.प्रसाद लाड : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्यासंदर्भातील धोरण निश्चित केलेल्या समितीचा अहवाल दिनांक १५ मार्च, २०२० रोजी वा त्यासुमारास शासनाला सादर केला असून या अहवालावरून शिक्षकांच्या बदल्यांचे धोरण लवकर जाहीर करण्यात येणार होते मात्र धोरण जाहीर न झाल्याने जिल्हा परिषद शिक्षकांना पुन्हा ऑनलाईन बदल्याच्या धोरणाबाबत साशंकता निर्माण झाली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ग्रामविकास विभाग व शालेय शिक्षण विभागाने लवकर धोरण जाहीर करून दिलासा द्यावा अशी मागणी शिक्षक व शिक्षकांच्या संघटनेने शासनाकडे केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन वा ऑफलाईन करावयाच्या याबाबत अभ्यास गटाला अहवाल सादर करण्यासाठी स्थापन केलेल्या पाच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अभ्यास गटाने शासनाला सादर केलेले धोरण जाहीर करण्यास विलंब होण्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्यासंदर्भातील धोरण विनाविलंब जाहीर करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.हसन मुश्रीफ (०२-०३-२०२१) : (१) अंशतः खरे आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत/आंतरजिल्हा बदल्यासंदर्भात धोरण निश्चित करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अभ्यास गटाने आपला अहवाल दिनांक १८ मार्च, २०२० रोजी शासनास सादर केला आहे.

वि.प. २ (४२)

(२), (३) व (४) अभ्यास गटाने अहवाल सादर केल्यानंतर दिनांक २२/०३/२०२० पासून कोविड-१९ या रोगाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण राज्यभर लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली. याप्रकरणी शिक्षकांच्या विविध संघटनांनी सुचविण्यात आलेल्या सुधारणांवर अभ्यास गटाबरोबर विचार-विनियम करण्यात आला. सद्यःस्थितीत प्रस्तुत प्रकरणी अभ्यासगटाने सुचविलेल्या सुधारणांनुसार अस्तित्वात असलेल्या शासन निर्णयामध्ये आवश्यक ते बदल करून शासन निर्णय निर्गमित करण्याची कार्यवाही प्राथम्याने करण्यात येत आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**वायरी ते तारकर्ली (ता.मालवण, जि.सिंधुदुर्ग) रस्त्याच्या
रूंदीकरणासह हॉटमिक्स डांबरीकरण करण्याबाबत**

(३७) ७६१२ (१२-०२-२०२१). श्री.प्रसाद लाड : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वायरी ते तारकर्ली (ता.मालवण, जि.सिंधुदुर्ग) रस्त्याच्या रूंदीकरणासह हॉटमिक्स डांबरीकरण करण्याबाबत परिसरातील ग्रामस्थांनी गत २ वर्षांपासून मा.सार्वजनिक बांधकाम मंत्री, मा.पालकमंत्री, सिंधुदुर्ग जिल्हा, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडी, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, मालवण, प्रधान सचिव, सा.बा.विभाग (रस्ते), जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग आदीकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी सातत्याने मागणी तसेच पाठपुरावा करूनही शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने सामाजिक कार्यकर्ते श्री.सुरेश बापडेंकर यांनी रितसर इशारा देऊन दिनांक १ डिसेंबर, २०२० रोजीपासून आमरण उपोषण सुरू केले असता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी १० दिवसात खड्डे भरण्याचे काम सुरू केले जाईल असे लेखी आश्वासन दिले असूनही आजमितीस सदर काम सुरू झाले नसल्यामुळे दिनांक २९ डिसेंबर, २०२० रोजी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले होते, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, सदर रस्त्यांचे रुंदीकरणासह हॉटमिक्स डांबरीकरणाचे काम अपूर्णावस्थेत असण्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत,
- (४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुषंगाने सदर रस्त्यांच्या रुंदीकरणासह हॉटमिक्स डांबरीकरणाचे काम विनाविलंब पूर्ण करण्याच्यादृष्टीने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.अशोकराव चव्हाण (०२-०३-२०२१) : (१) होय, हे खरे आहे.

(२) अंशतः खरे आहे. दिनांक २५/१२/२०२० पासून खड्डे भरण्याचे काम क्षेत्रिय कार्यालयाकडून सुरु करण्यात आले होते. सदरच्या कालावधीत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाल्यामुळे काम तात्पुरते थांबविण्यात आले होते. दिनांक ०४/०१/२०२० नंतर पुढील दहा दिवसात संपूर्ण रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे नियोजन असल्याचे सुरेश बापाईकर यांना कळविण्यात आले होते. त्यास अनुसरून श्री.सुरेश बापाईकर यांनी त्यांचे दिनांक २५/१२/२०२० चे प्रस्तावित उपोषण मागे घेतले होते.

(३) व (४) विषयांकीत रस्त्यावर हायब्रिडअॅन्युटी कार्यक्रमांतर्गत रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करणेचे रुपये ११३.२४ कोटी किंमतीचे काम मंजूर होते. या कामाची सात वेळेस निविदा बोलावूनही निविदेस प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे रस्त्याची दुरुवस्था झाल्याने या रस्त्यावर शासन पत्र जा.क्र.आरएमआर-२०१९/प्र.क्र.४०/रस्ते-१, दिनांक २९/०६/२०१९ अन्वये विशेष दुरुस्ती अंतर्गत रुपये १६०.०० लक्ष किंमतीचे काम मंजूर करणेत आले. सदर रस्त्याचे संपूर्ण लांबीतील खड्डे डांबरमिश्रीत खडीने भरून घेण्यात आले आहेत. सद्यःस्थितीत संपूर्ण लांबीतील रस्ता सुस्थितीत असून रस्त्यावरून वाहतूक सुरळीतपणे चालू आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई महापालिकेच्या माध्यमिक शाळेतील रिक्त पदे भरण्याबाबत

(३८) ७६३५ (१२-०२-२०२१). श्री.महादेव जानकर : सन्माननीय नगर विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महापालिकेच्या १९० माध्यमिक शाळेत गत १३ वर्षांपासून मुख्याध्यापक, लिपिक, शिपाई, ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहायक पदे भरली गेली नसल्याचे माहे जानेवारी, २०२१ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शहरातील शिक्षणविषयक अनास्था दूर करून शाळांमध्ये आवश्यकतेनुसार भरती करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुषंगाने जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध कारवाई करून रिक्त पदे तात्काळ भरण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.एकनाथ शिंदे (०३-०३-२०२१) : (१) व (२) हे खरे आहे.

(३) माध्यमिक शाळांना माध्यमिक शाळा संहिता लागू असून, शाळानिहाय विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात शिक्षक/शिक्षकेतर अनुज्ञेय संच मान्यताप्राप्त होते.

विनाअनुदानित माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक/शिक्षकेतर संवर्गाकरीता पदनिर्मितीचा प्रस्ताव कार्यान्वित असून, पदनिर्मिती तसेच संच मान्यतेत शिक्षकेतर संवर्गातील अनुज्ञेय पदे दर्शविल्यानंतर नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने कळविले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**अकोला महानगरपालिकेतील नगररचना विभागात
गैरव्यवहार झाल्याबाबत**

(३९) ७६७७ (१२-०२-२०२१). श्री.अमोल मिटकरी, श्री.शशिकांत शिंदे, श्री.अब्दुल्लाखान दुर्गणी, श्री.संजय दौंड, श्री.विक्रम काळे : सन्माननीय नगरविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अकोला महानगरपालिकेतील नगररचना विभागाच्या माध्यमातून शहरातील बांधकाम प्रकल्पांना मंजूरी दिली जाते, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, बांधकाम नकाशांना बीपीएमएस प्रणालीव्दारेच मंजूरी देण्यात यावी असे शासनाचे सक्त आदेश असतानाही संबंधित संगणक चालक, मनपा अधिकारी यांनी बीपीएमएस प्रणाली न वापरता ऑफलाईन पध्दतीने भूखंड माफियांच्या कोटयवधी रुपयांच्या बांधकाम प्रस्तावास मंजूरी देऊन लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याच्या तक्रारी महानगरपालिका प्रशासनाकडे दिनांक २५ नोव्हेंबर, २०२० रोजी वा त्यासुमारास प्राप्त झाल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी महानगरपालिकास्तरावर चौकशी करण्यात येऊन काही कनिष्ठ अभियंते व संगणक चालक यांच्या अन्य खात्यात बदल्या करण्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही स्वरूपाची फौजदारी वा दंडात्मक कारवाई केली नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुसार संबंधितांविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.एकनाथ शिंदे (०२-०३-२०२१) : (१) होय, हे खरे आहे.

(२), (३), (४) व (५) यासंदर्भात महापालिकेच्या अहवालात खालीलप्रमाणे नमूद करण्यात आले आहे. :-

महापालिकेत दिनांक ०१/१२/२०१८ पासून, बीपीएमएस प्रणालीव्दारेच बांधकाम परवानगी देण्यात येत आहेत. तेव्हापासून आतापर्यंत एकूण ११०० बांधकाम परवानग्या निर्गमित झाल्या आहेत व यापैकी तांत्रिक अडचणीमुळे २५९ इतक्या परवानग्या ऑफलाईन पध्दतीने दिलेल्या आहेत.

तथापि, बीपीएमएस प्रणालीमध्ये बांधकाम नकाशा दाखल करताना उद्भवलेल्या तांत्रिक अडचणी खालीलप्रमाणे:-

१) बीपीएमएस प्रणालीमध्ये टीडीआर वापरून बांधकाम करावयाचे असल्यास, त्याबाबत सॉफ्टवेअरमध्ये सुविधा नाही.

२) यापूर्वी नियमानुसार भूखंडाचे उपविभागाजन झाले असल्यास, काही प्रकरणी भूखंडाचे क्षेत्र व रुंदी आजरोजी लागू असलेले नियमानुसार बसत नाही, त्यामुळे प्रकरण दाखल करताना रिपोर्ट फेल दर्शवितो.

अशा वरील प्रकरणातच फक्त ऑफलाईन पध्दतीने, नागरिकांच्या सोईसाठी व आयुक्त, अकोला मनपा यांच्या परवानगीने बांधकाम परवानगी दिलेल्या आहेत.

यासंदर्भात लाखो रुपयांच्या बांधकाम प्रस्तावास मंजूरी देऊन लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्यासंदर्भात महापालिकेकडे कोणत्याही तक्रारी प्राप्त नाहीत.

नगररचना कार्यालयातील काही कनिष्ठ अभियंते व संगणक चालक यांच्या करण्यात आलेल्या बदल्या ह्या प्रशासकीय कारणास्तव करण्यात आलेल्या आहेत.

अकोला ग्रामपंचायत हद्दवाढीतील कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेच्या आस्थापनेवर समायोजन करून घेण्याबाबत

(४०) ७६७९ (१२-०२-२०२१). श्री.अमोल मिटकरी, श्री.शशिकांत शिंदे, श्री.संजय दौंड, श्री.अब्दुल्लाखान दुर्राणी, श्री.विक्रम काळे : दिनांक १५ डिसेंबर, २०२० रोजी सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आलेल्या अतारांकित प्रश्नोत्तरांच्या यादी क्रमांक २ मधील प्रश्न क्रमांक ४६२८ ला दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय नगर विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अकोला महानगरपालिकेची सन २०१६ मध्ये शासनाने हद्दवाढ करून महानगरपालिका क्षेत्रातील तत्कालीन १३ ग्रामपंचायतीमधील ८६ कर्मचाऱ्यांचे गत ४ वर्षांपासून महापालिकेत समायोजन करण्यात आले नसून यासंदर्भातील स्थानिक ग्रामविकास विभागातील अधिकाऱ्यांच्या सहकार्याने तसेच अकोला

वि.प. २ (४७)

महानगरपालिकेकडून सुरु असलेली कार्यवाही पूर्ण झाली नसल्याचे दिनांक ४ जानेवारी, २०२१ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, चार वर्षांचा कालावधी उलटूनही सदर कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात न आल्यामुळे सहा महिन्यापूर्वीचे मा.पालकमंत्री, अकोला जिल्हा यांनी समायोजनाची प्रक्रिया तातडीने राबविण्याबाबत दिलेल्या आदेशानुसार महानगरपालिका आयुक्तांनी त्याबाबत समिती गठीत करून सदर समितीने दिनांक १५ जून, २०२० पर्यंत अहवाल सादर करणे अपेक्षित असतानाही उक्त समितीने आपला अहवाल महानगरपालिका प्रशासनास सादर केला नसल्याचे दिनांक ४ जानेवारी, २०२० रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, अकोला महानगरपालिका हद्दवाढीनंतर उक्त कर्मचाऱ्यांच्या संदर्भात, प्राप्त सर्व अभिलेखांच्या आधारे महापालिकेच्या महासभेसमोर ठेवण्यात आलेल्या वस्तुस्थितीच्या आधारे घेतलेल्या निर्णयाची सद्यःस्थिती काय आहे तसेच महानगरपालिका हद्दवाढीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे महापालिकेने अद्याप समायोजन न करण्याची कारणे काय आहेत,

(४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुषंगाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे तसेच उपरोक्त समितीचा अहवाल दरम्यानच्या काळात महानगरपालिका प्रशासनास सादर करण्यात आला आहे काय,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.एकनाथ शिंदे (०२-०३-२०२१) : (१), (२), (३), (४) व (५) दिनांक ३०/०८/२०१६ च्या शासन अधिसूचनेद्वारे हद्दवाढ झाल्यावर, हद्दवाढीमध्ये समाविष्ट ग्रामपंचायतीतील पात्र कर्मचाऱ्यांच्या समावेशन प्रक्रियेसाठी महानगरपालिकेच्या दिनांक ३१/०८/२०१६ च्या आदेशान्वये जिल्हा परिषद व महानगरपालिका अधिकाऱ्यांची एक संयुक्त समिती स्थापन करण्यात आली होती.

या समितीने आवश्यक माहिती प्राप्त झाल्यावर त्यांची तपासणी केली. तपासणीअंती नावे प्राप्त झालेल्या एकूण १०८ कर्मचाऱ्यांपैकी ३१ कर्मचारी नियमित करण्यास योग्य असल्याचे आढळून आले.

या कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचे अधिकार शासनास आहेत की, महानगरपालिकेला? असा प्रश्न त्यावेळी उपस्थित झाल्याने, महानगरपालिकेने सर्व वस्तुस्थिती नमूद करून, शासनाकडे दिनांक २२/०७/२०२० आणि दिनांक १८/११/२०२० रोजीच्या पत्रान्वये मार्गदर्शन करण्याबाबत विनंती केली होती.

तदनुसार हे पात्र ३१ कर्मचारी याबाबतच्या संबंधित शासन परिपत्रकातील अटी पूर्ण करत असल्यास, त्यांना नियमित करण्याबाबत व उर्वरित अन्य कर्मचाऱ्यांबाबत महानगरपालिका स्तरावर निर्णय घेण्याबाबत शासनाने दिनांक ०६/०१/२०२१ रोजी महानगरपालिकेस कळविले आहे.

शासनाच्या मार्गदर्शनानुसार, कार्यवाही करून आवश्यक प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या मान्यतेस्तव ठेवण्यात येईल, असे महानगरपालिकेने कळविले आहे.

भोड (जि.अकोला) येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाबाबत

(४१) ७६८० (१२-०२-२०२१). श्री.अमोल मिटकरी, श्री.शशिकांत शिंदे, श्री.विक्रम काळे, श्री.संजय दौंड, श्री.अब्दुल्लाखान दुराणी : सन्माननीय नगर विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भोड (जि.अकोला) येथे केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शासकीय जमिनीवर शहरातील घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी केंद्र शासनाने ४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर निधी मंजूरीनंतर महापालिकेने दिनांक २० जुलै, २०२० रोजी वा त्यासुमारास निविदा प्रसिध्द केली असता सदर निविदेमध्ये उक्त जागेवर खदान (खड्डा) असल्याचा उल्लेख नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

वि.प. २ (४९)

(३) असल्यास, उक्त प्रकल्पाचे उभारणीसाठी शासनाने सल्लागार म्हणून नेमलेल्या मार्स नामक एजन्सीने सुध्दा आपल्या डीपीआरमध्ये (Detail Project Report) सदर खड्ड्याचा उल्लेख केला नसल्यामुळे उक्त जमिनीवरील खदान (खड्डे) बुजवून अन्य कामे पार पाडण्यासाठी कोटयवधी रुपये महापालिकेला खर्च करावा लागण्याची बाब दिनांक २३ डिसेंबर, २०२० रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, अकोला महानगरपालिका प्रशासनाने सदर कामाची निविदा प्रसिध्द करण्यापूर्वी उक्त सर्व बाबींचा प्रकर्षाने विचार करणे गरजेचे असूनही त्याबाबत निष्काळजीपणा करण्यात आल्यामुळे उक्त प्रकरणी शासनाने दोषींवर कारवाई करून सदर प्रकल्प उभारण्याच्यादृष्टीने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.एकनाथ शिंदे (०२-०३-२०२१) : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) हे खरे नाही.

(४) सदर प्रकल्पाची अंमलबजावणी लवकरात लवकर पूर्ण करण्याच्यादृष्टीने मंजूर सविस्तर प्रकल्प अहवालानुसार निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असल्याचे, अकोला महानगरपालिकेने कळविले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पाच्या बांधकामाबाबत

(४२) ७७२९ (१०-०२-२०२१). श्री.शरद रणपिसे, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, डॉ.वजाहत मिर्झा, श्री.अमरनाथ राजूरकर, डॉ.सुधीर तांबे, श्री.राजेश राठोड, श्री.मोहनराव कदम, श्री.अभिजित वंजारी : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पाचे काम गत ३५ वर्षांपासून सुरु होऊन त्यावर करोडो रुपये खर्च होऊनही प्रकल्पाचे काम अपूर्ण आहे, हे खरे आहे काय,

वि.प. २ (५०)

- (२) असल्यास, सदर कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता व गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, दिनांक ८ जानेवारी, २०२१ रोजी वा त्यासुमारास मा.मुख्यमंत्री यांनी उक्त प्रकल्पास भेट देऊन प्रकल्पाच्या बांधकामांसह इतर बाबींचा आढावा घेतला, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, गोसीखुर्द प्रकल्पाचे बांधकाम केव्हा पूर्ण होणार आहे व त्याची सद्यःस्थिती काय आहे,
- (५) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुषंगाने गोसीखुर्द प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.जयंत पाटील (०१-०३-२०२१) : (१) हे खरे आहे.

- (२) प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक २२/०३/२०१० रोजी एक सदस्यिय वडनेरे समितीची स्थापना करण्यात आली व समितीच्या अहवालावर आधारीत संबंधित अधिकाऱ्यावर विभागीय चौकशी सुरु आहे. तसेच या प्रकरणातील ८० करारनामे रद्द करण्यात आले आहे, तसेच एसीबीमार्फत चौकशी सुरु आहे.
- (३) हे खरे आहे.
- (४) आवश्यक निधी प्राप्त झाल्यास प्रकल्पाचे बांधकाम डिसेंबर, २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असून प्रकल्प जवळपास ७० टक्के पूर्ण झालेला आहे.
- (५) एसीबीमार्फत चौकशी सुरु असून शासन निर्णय, दिनांक २३/०९/२०१६ प्रमाणे ८० करारनामे रद्द करण्यात आले आहेत.
- (६) पुनर्वसन, भूसंपादन, वन जमीन व निधीची कमतरता यामुळे विलंब झाला आहे.

**मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवांची नियुक्ती करून
कारभारात हस्तक्षेप केल्याबाबत**

(४३) ७७७४ (०६-०२-२०२१). श्री.सदाशिव खोत, श्री.गोपिचंद पडळकर : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवांच्या नियुक्तीबाबत कुलगुरूंनी आक्षेप घेतला असतानाही शासनाने कुलसचिवांची एका वर्षासाठी नियुक्ती करून विद्यापीठाच्या कारभारात हस्तक्षेप केला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, विद्यापीठाचे यापूर्वीचे कुलसचिव डॉ.अजय देशमुख यांचे माहे जुलै, २०२० मध्ये निधन झाल्यानंतर डॉ.बळीराम गायकवाड यांच्याकडे तात्पुरता पदभार सोपविण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, मुंबई विद्यापीठातील रिक्त कुलसचिव पदासाठी जाहिरात देऊन नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित असतानाही नियुक्तीची प्रक्रिया डावलून एका वर्षासाठी शासनाने कुलसचिवांची नियुक्ती केल्याने सदर निर्णयाचा फेरविचार करण्यात यावा याकरीता कुलगुरु डॉ.पेडणेकर यांनी दिनांक १५ जानेवारी, २०२१ रोजी एक पत्र उच्च शिक्षण विभागाच्या सचिवांना पाठविले असता त्यांच्या पत्राची दखल घेण्यात आली नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, नियुक्तीची कोणतीही प्रक्रिया न राबविता शासनाने हस्तक्षेप करून नागपूर येथील शासकीय विज्ञान संस्थेचे संचालक डॉ.रामदास आत्रम यांची मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव म्हणून नियुक्ती केली, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.उदय सामंत (२४-०२-२०२१) : (१) हे खरे नाही.

(२) डॉ.अजय देशमुख यांच्या निधनानंतर विद्यापीठाने कुलसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री.विनोद पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांच्याकडे सोपविला होता. तदनंतर माहे नोव्हेंबर, २०२० मध्ये सदर पदाचा कार्यभार विद्यापीठाने डॉ.बळीराम गायकवाड यांच्याकडे सोपविला.

(३) व (४) हे अंशतः खरे आहे.

मुंबई विद्यापीठातील कुलसचिवाचे पद माहे जुलै, २०२० पासून रिक्त होते. सदरहू पदाचा अतिरिक्त कार्यभार विद्यापीठाने अन्य अधिकाऱ्याकडे सोपविला होता. तसेच शासनाने (वित्त विभाग, शासन निर्णय, दिनांक ०४/०५/२०२०) कोविड-१९ या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर वित्तिय उपाययोजनेचा भाग म्हणून नवीन पद भरण्यावर निर्बंध आणलेले आहेत. त्यामुळे विद्यापीठांमधील रिक्त असलेली सांविधिक पदे भरण्यास वित्त विभागाची केव्हा मंजूरी मिळेल हे निश्चितपणे सांगता येत नव्हते. तसेच मुंबई विद्यापीठातील कुलसचिवाचे पद माहे जुलै, २०२० पासून रिक्त होते व सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार अन्य अधिकाऱ्याकडे विद्यापीठाने सोपविलेला होता. यास्तव विद्यापीठाच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजावर कोणताही विपरित परिणाम होऊ नये म्हणून शासनाने शासन निर्णय, दिनांक ०८/०१/२०२१ नुसार महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ च्या कलम ५ नुसार प्राप्त अधिकारात डॉ.रामदास आत्राम यांची मुंबई विद्यापीठाच्या रिक्त असलेल्या कुलसचिव पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली.

दरम्यान वित्त विभागाने अकृषी विद्यापीठांमधील रिक्त ४९ सांविधिक पदे भरण्यास मंजूरी दिली. वित्त विभागाने दिलेल्या मंजूरीनुसार सांविधिक पदे भरण्याची कार्यवाही करण्याबाबत दिनांक ०८/०१/२०२१ च्या पत्रान्वये संचालक, उच्च शिक्षण व सर्व अकृषी विद्यापीठांना कळविण्यात आले. तदनंतर दिनांक ११/०१/२०२१ च्या पत्रान्वये सर्व अकृषी विद्यापीठांमधील रिक्त असलेली सांविधिक पदे भरण्याची कार्यपध्दती समान राहिल यादृष्टीने काही मुद्द्यांच्या माहितीसह सविस्तर प्रस्ताव शासनास सादर करण्याच्या सूचना सर्व अकृषी विद्यापीठांना दिलेल्या आहेत. विद्यापीठांकडून त्यानुसार प्रस्ताव प्राप्त होताच भरतीप्रक्रिया राबविण्याबाबत सर्व अकृषी विद्यापीठांना सूचना दिल्या जाणार आहेत. एकूणच विद्यापीठातील कुलसचिवाचे पद नियमित स्वरूपात भरले जाण्यासाठी लागणारा अवधी व विद्यापीठातील कुलसचिवाचे पद रिक्त राहिल्यास विद्यापीठाच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजावर कोणताही विपरित परिणामांचा विचार करून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ च्या कलम ८(५) नुसार

वि.प. २ (५३)

शासनास प्राप्त असलेल्या अधिकारात ही बाब विचारात घेऊन डॉ.रामदास आत्राम यांची प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आलेली आहे. शासनाने प्रतिनियुक्तीने केलेली नियुक्ती ही विद्यापीठाकडून कुलसचिवाचे पद नियमित स्वरूपात भरले की आपोआपच संपुष्टात येणार होता. या सर्व बाबी पाहता शासनाने केलेली कार्यवाही नियमबाह्य आहे व विद्यापीठाच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करणारी आहे, असे म्हणणे उचित ठरणार नाही.

सदरहू शासन निर्णय, दिनांक ०८/०१/२०२१ ला आव्हान देणारी याचिका क्र.१७००/२०२१ मा.उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल झाली असून सदरहू याचिकेमध्ये मा.न्यायालयाने दिनांक २१/०१/२०२१ रोजीच्या आदेशान्वये शासन निर्णयास स्थगिती दिलेली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई महानगरपालिकेमार्फत अंधेरी येथील महाकाली गुंफा तथा लेणी विकासकाला विकण्यात येणार असल्याबाबत

(४४) ७८२९ (२२-०२-२०२१). श्री.रमेशदादा पाटील : सन्माननीय नगर विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महानगरपालिकेमार्फत अंधेरी येथील महाकाली गुंफा तथा लेणी विकासकाला विकण्यात येणार असल्याचे माहे जानेवारी, २०२१ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.एकनाथ शिंदे (०३-०३-२०२१) : (१) व (२) हे खरे नाही.

न.भू.क्र. १(पै) मौजे वयारावली या जमिनीवर महाकाली गुंफा अस्तित्वात असून सदर जमिनीच्या बदल्यात विकास हक्क प्रमाणपत्र मिळणेबाबत मे.महल पिकचर्स प्रा.लि. यांनी दिनांक २४/०५/२०१९ रोजीचे

वि.प. २ (५४)

अर्जान्वये महानगरपालिकेस केलेली विनंती, बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिनांक ०२/०८/२०१९ रोजी नाकारली आहे. त्यामुळे चौकशी करून कार्यवाही करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई व ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णालयांचे
फायर ऑडीट करण्याबाबत**

(४५) ७८३६ (१२-०२-२०२१). श्री.रमेशदादा पाटील, श्री.नागोराव गाणार, श्री.रविंद्र फाटक : सन्माननीय नगर विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई व ठाणे महानगरपालिका क्षेत्रात साडेतीनशेहून अधिक रुग्णालये असून बहुतांश रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले नसल्याचे तसेच ठाण्यातील १४० रुग्णालयांना फायर एन.ओ.सी. मिळाली नसल्याचे माहे जानेवारी, २०२१ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मुंबईत व ठाणे येथे राज्यातून उपचारासाठी हजारो रुग्ण येत असून उक्त ठिकाणी भंडारा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यादृष्टीने सर्व रुग्णालयाचे फायर ऑडीट होणे गरजेचे आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, मुंबई व ठाण्यातील रुग्णालयांचे फायर ऑडीट न होण्याची कारणे काय आहेत, याबाबत शासनाने चौकशी करून उक्त महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णालयांचे फायर ऑडीट करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.एकनाथ शिंदे (०३-०३-२०२१) : (१) हे खरे आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णालयांची अग्निसुरक्षा तपासणी महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत करण्यात येत असून, सदर तपासणीदरम्यान निदर्शनास आलेल्या अग्निसुरक्षा उपाययोजनांच्या त्रुटी

वि.प. २ (५५)

व संबंधित त्रुटींची पूर्तता करण्याकरीता महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ अंतर्गत संबंधितांना नोटीस देऊन कारवाई करण्यात येते.

सन २०१८-१९ मध्ये ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ठाणे महानगरपालिकेमार्फत तपासणी करण्यात आलेल्या ३३४ रुग्णालयांपैकी १२६ रुग्णालयांना महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे. तसेच, ५७ रुग्णालयांच्या नस्त्या नगररचना विभागाकडे "चॅज ऑफ युझर" साठी पाठविण्यात आल्या आहेत.

उर्वरित १५१ रुग्णालयांच्या आस्थापनाधारकांना आगप्रतिबंधक उपाययोजनांसंबंधी कागदपत्रांची पूर्तता करणेबाबत कळविण्यात आले आहे. तथापि, सदर रुग्णालय आस्थापनाधारकांनी कागदपत्रांची पूर्तता केलेली नसल्यामुळे त्यांना महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही.

(२) हे खरे आहे.

(३) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत अग्निसुरक्षेच्या दृष्टीने एकूण १३२४ विविध रुग्णालयांची (खाजगी रुग्णालये/नर्सिंग होम/मॅटर्निटी होम) तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ६६३ रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षा उपाययोजनांसंबंधी त्रुटी आढळून आल्यामुळे त्यांना महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच, एकूण ३८ शासकीय व महानगरपालिका रुग्णालये यांची सुध्दा तपासणी करून अग्निसुरक्षा उपाययोजनांसंबंधी त्रुटींची पूर्तता करून घेण्यासाठी पत्र देण्यात आले आहे.

दिनांक ११/०१/२०२१ रोजी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ३४७ रुग्णालयांची अग्निशमन विभागामार्फत तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी २८ रुग्णालये बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. १५१ रुग्णालयांनी फायर कम्प्लायन्स सादर केले असून, फायर कम्प्लायन्स सादर न केलेल्या उर्वरित १६८ रुग्णालय आस्थापनांवर फायर कम्प्लायन्स सादर करण्याकरीता मुदत देण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**वाघेबाभुळगाव (ता.केज, जि.बीड) येथील मध्यम प्रकल्पांतर्गत
गळती होवून पाणी वाया जात असल्याबाबत**

(४६) ७८५४ (१०-०२-२०२१). श्री.विनायकराव मेटे : सन्माननीय जलसंपदा मंत्री
पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वाघेबाभुळगाव (ता.केज, जि.बीड) येथील मध्यम प्रकल्पांतर्गत गळती
होवून हजारो लिटर पाणी वाया जात असून त्याठिकाणी परिवर्षणक्षेत्र जास्त
असल्याने सदरहू प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत असूनही पाणी गळती होत
असल्याने साठा शिल्लक राहत नाही, यावर जायकवाडी पाटबंधारे विभागाने
काय कारवाई केली आहे,

(२) असल्यास, सदर वाघेबाभुळगाव प्रकल्पाची दुरुस्ती व पुनर्बांधणी कधी
करण्यात आली, तसेच सदरहू प्रकल्पाची साठवण क्षमता जास्त असल्याने
बंधारा प्रकल्पाला काही बाधा झाल्यास अनेक गावांना धोका निर्माण होवू
शकतो, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, राज्यात अशा अनेक प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीसंदर्भात
काही परिपत्रके शासनाने निर्गमित केली आहेत काय,

(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून वाघेबाभुळगाव
येथील मध्यम प्रकल्पाच्या दुरुस्तीबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात
येत आहे, तसेच अद्यापपर्यंत किती प्रकल्पांसाठी दुरुस्ती खर्च करण्यात
आला आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.जयंत पाटील (०२-०३-२०२१) : (१) हे खरे नाही.

सन २०२०-२१ मध्ये धरण १००% भरलेले असून धरणातून गळती
दिसून येत नाही.

(२) हे खरे नाही.

सद्यःस्थितीत प्रकल्पातून गळती होत नसल्याने व धरण सुरक्षित
असल्याने प्रकल्पाला बाधा होवून वस्तीला धोका संभवत नाही.

वि.प. २ (५७)

(३) शासनाने पूर्ण झालेल्या प्रकल्पाच्या नियमित देखभाल दुरुस्ती व विशेष दुरुस्ती संदर्भात अनुक्रमे शासन परिपत्रक दिनांक ०१/०१/२०१५ व शासन निर्णय, दिनांक ०१/०८/२०१९ अन्वये आवश्यक मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.

(४) सद्यःस्थितीत बाभळगाव मध्यम प्रकल्पास दुरुस्तीची आवश्यकता नाही. त्यामुळे दुरुस्तीवर खर्च करण्यात आलेला नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**मौ.वरवडे (ता.कणकवली, जि.सिंधुदुर्ग) येथील रस्त्याच्या
दुरुस्तीचे काम करण्याबाबत**

(४७) ७९३३ (१०-०२-२०२१). श्री.अनिकेत तटकरे : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौ.वरवडे (ता.कणकवली, जि.सिंधुदुर्ग) येथील वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्र ते परबवाडी गवळदेवपर्यंतच्या १ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम ग्रामस्थांचे श्रमदान व रोजगार हमी योजनेतर्गत तत्कालीन मा.खासदार निधीतून सन २००२ मध्ये पूर्ण करण्यात आले होते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, गेल्या १८-१९ वर्षांत सदर रस्त्याची दुरुस्ती, खडीकरण, डांबरीकरण, रस्त्यात येणाऱ्या मोऱ्या व साईडपट्ट्याचे काम न केल्यामुळे तसेच सदर रस्ता शेतकऱ्यांच्या शेतातून जात असल्यामुळे शेतीचे दरवर्षी नुकसान होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण व तदनुषंगिक कामे व्हावीत यासाठी सन २०१६ पासून श्री लिंगेश्वर ऐक्यवर्धक मंडळ, वरवडे (स्थानिक) यांचेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, कणकवली, मा.ग्रामविकास मंत्री तसेच मा.पालकमंत्री, सिंधुदुर्ग जिल्हा यांना दिनांक १९ डिसेंबर, २०२० रोजी वा त्यासुमारास निवेदने देऊन तशी मागणी करण्यात आली असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

वि.प. २ (५८)

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय व त्यानुषंगाने वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्र ते परबवाडी गवळदेवपर्यंतच्या रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण व तदनुषंगिक कामे करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.हसन मुश्रीफ (२६-०२-२०२१) : (१) हे खरे आहे.

(२) अंशतः खरे आहे.

सन २०१४-१५ मध्ये पूरहानी कार्यक्रमांतर्गत २१० मीटरचे डांबरीकरणाचे काम झालेले असून सदर लांबी सुस्थितीत आहे.

(३) सन २०१६ पासून मागणी केल्याचे निदर्शनास येत नाही. तथापि, डिसेंबर २०२० मध्ये मागणीचे निवेदन प्राप्त झाले आहे.

(४) प्रश्नाधीन रस्ता वरवडे परबवाडी मार्ग ते राज्यमार्ग १८१ ला जोडणारा रस्ता असून ग्रामीण मार्ग क्र.२६१ दर्जाचा आहे. प्रश्नाधीन रस्त्याची लांबी १.०० कि.मी. असून संपूर्ण लांबी डांबरी पृष्ठभागाची आहे.

सा.क्र.०/२३० ते ०/४४० मध्ये सन २०१४-१५ मध्ये पूरहानी कार्यक्रमांतर्गत डांबरी नूतनीकरणाचे काम झालेले असून रस्त्याचा पृष्ठभाग सुस्थितीत आहे. सा.क्र.०/६०० ते ०/७०० मधील पृष्ठभाग सुस्थितीत आहे.

रस्त्याच्या उर्वरित लांबीमधील पृष्ठभाग नादुरुस्त असल्याने डांबरी नूतनीकरण करणे व संरक्षक भिंत बांधणे आवश्यक आहे.

रस्त्याची नादुरुस्त लांबीतील कामे निधीच्या उपलब्धतेनुसार प्रस्तावित करण्याचे जिल्हा परिषदेचे नियोजन आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

बृहन्मुंबई येथील झोपडीचा भोगवटा हस्तांतरण झाल्याची नोंद

शासकीय अभिलेखात करण्याबाबत

(४८) ७९३७ (१२-०२-२०२१). श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.शरद रणपिसे, डॉ.सुधीर तांबे, डॉ.वजाहत मिर्झा, श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.राजेश राठोड, श्री.अभिजित वंजारी : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

वि.प. २ (५९)

(१) बृहन्मुंबई मधील संरक्षण प्राप्त निवासी झोपडीकरीता रुपये ४०,०००/- प्रमाणे भोगवटा हस्तांतरण शुल्क (Occupancy Transfer Charges) भरणा करून झोपडीचा भोगवटा हस्तांतरण झाल्याची नोंद शासकीय अभिलेखात घेण्याची तरतूद शासन निर्णय क्र. झोपुधो-१००१/प्र.क्र.१२५/१४/झोपसु-१, दिनांक २२ जुलै, २०१४ अन्वये करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्यानुसार झोपडीचा भोगवटा हस्तांतरण झाल्याची नोंद शासकीय अभिलेखात करण्याबाबत हजारो झोपडीधारकांनी अर्ज दाखल करूनही त्याची नोंद शासकीय अभिलेख्यात करण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. जितेंद्र आव्हाड (०३-०३-२०२१) : (१) होय, हे खरे आहे.

तथापि, सदर दिनांक २२ जुलै, २०१४ रोजीचा शासन निर्णय अधिक्रमित करण्यात आला असून भोगवटा हस्तांतरण शुल्काची तरतूद दिनांक १६ मे, २०१५ रोजीच्या शासन निर्णयामध्ये करण्यात आली आहे.

(२) हे खरे नाही.

शासन निर्णय, दिनांक १६ मे, २०१५ मधील तरतुदीनुसार बृहन्मुंबई मधील संरक्षण प्राप्त निवासी झोपडीकरीता रुपये ४०,०००/- व व्यावसायिक अथवा औद्योगिक अथवा त्यासह निवासी वापरातील झोपडीकरीता रुपये ६०,०००/- प्रमाणे भोगवटा हस्तांतरण शुल्क घेतले जाते व हस्तांतरण शुल्क भरणा केलेबाबतची नोंद परिशिष्ट-II मध्ये घेतली जाते.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) लागू नाही.

**मौजे मजास, जोगेश्वरी (पूर्व), ता.अंधेरी येथील रस्ता
लोकोपयोगासाठी मोकळा करण्याबाबत**

(४९) ७९३९ (१२-०२-२०२१). श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.शरद रणपिसे, डॉ.सुधीर तांबे, डॉ.वजाहत मिर्झा, श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.राजेश राठोड, श्री.अभिजित वंजारी : सन्माननीय नगर विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील सन २०३४, विकास आराखडा (D.P.Sheet No.W/३९) पान क्र.डब्ल्यू/३९, महानगरपालिका, के/पूर्व प्रभागातील मौजे मजास भाग २/३, जोगेश्वरी (पूर्व), ता.अंधेरी येथील न.भू.क्र. १५३, १५४, १५६, १५७ या मिळकतीवर राबविण्यात येत असून सदर मार्ग विकास आराखड्यात बाहेर जाण्याचा मार्ग म्हणून दर्शविला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर मिळकतीवर एस.आर.ए. योजना चालू असून या मार्गातील अनेक घरे मोकळी झाली असून काही मोजकी घरे या मार्गात येत आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, अनेक वर्षांपासून उक्त मार्ग प्रतिकेत असल्याने येथील स्थानिक रहिवाशी गत काही वर्षांपासून रस्त्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आढळून आले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर रस्ता लोकोपयोगासाठी मोकळा करण्याबाबत तसेच १९२, के-ईस्ट प्रभाग हा आर.आर.ठाकूर मार्ग ते आनंदनगर पर्यंत जोडण्याबाबत शासनस्तरावरून कोणती कार्यवाही अथवा उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.एकनाथ शिंदे (०३-०३-२०२१) : (१) हे अंशतः खरे आहे.

बृहन्मुंबई विकास योजना-२०३४ (डि.पी. शीट नं.२८-२९) मध्ये न.भू.क्र. १५३, १५४, १५६, १५७, मौजे मजास, जोगेश्वरी (पूर्व), ता.अंधेरी येथे विद्यमान रस्ता दर्शविला आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली-२०३४ चे विनियम ३३(१०) अन्वये राज कॉम्प्लेक्स झोपडपट्टी पुनर्वसन योजना व इतर ४ योजनांकरीता आशयपत्र निर्गमित केले आहे.

वि.प. २ (६१)

(२) हे खरे आहे.

(३) हे खरे आहे.

(४) झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण हे सदरहू झोपडपट्टी पुनर्वसन योजनांकरीता नियोजन प्राधिकरण असून झोपडपट्टी पुनर्वसन योजनेस मंजूरी देताना नियमानुसार विक्री घटकाचे ७५% बांधकाम क्षेत्रास परवानगी देण्यापूर्वी आरक्षणे बृहन्मुंबई महानगरपालिकेस हस्तांतरीत करण्यात येतात. सदर रस्त्यावर अस्तित्वात असलेल्या झोपड्यांपैकी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत समाविष्ट असलेल्या झोपड्यांच्या अनुषंगाने पुनर्वसन घटकाचे बांधकाम झाल्यानंतर सदरहू झोपडीधारकांचे त्यामध्ये पुनर्वसन करणे व सदर झोपड्या निष्कासित करण्याबाबतची कार्यवाही झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून प्रस्तापित आहे. तसेच विद्यमान रस्त्यांना जोडणारा रस्ता विकसित करण्याबाबत महापालिकेकडून संकल्पित आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्यानंतर सरपंच पदाचा लिलाव होत असल्याबाबत

(५०) ७९९४ (२३-०२-२०२१). श्री.रविंद्र फाटक : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्यानंतर सरपंच पदासाठी झालेल्या लिलावाची राज्य निवडणूक आयोगाने दखल घेऊन अशा प्रकारचा लिलाव कोणत्या जिल्ह्यात झाला आहे, याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे माहे जानेवारी, २०२१ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सरपंच पदाचा लिलाव होत असून त्यासाठी मोठ्या रक्कमेची बोली लावण्यात येत असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

वि.प. २ (६२)

श्री.हसन मुश्रीफ (०२-०३-२०२१) : (१) होय, अंशतः खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) सदर प्रकरणावर निवडणूक आयोगामार्फत कार्यवाही करण्यात आली असल्याने शासनाकडून कार्यवाही करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :
मुंबई.

श्री.राजेन्द्र भागवत
सचिव,
महाराष्ट्र विधानपरिषद.

मुद्रणपूर्व सर्व प्रक्रिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर करण्यात आली आहे.

मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.